DJ MEDIAPRINT & LOGISTICS LIMITED

(Formerly known as D J Logistic Solutions Private Limited)



DJMLCS/BSE126/2021-22

08thFebruary, 2022

To. The Department of Corporate Services, BSE Limited, PhirozeJeejeebhoy Towers, Dalal Street, Mumbai - 400001.

Security Code -543193 & ISIN: INEOB1K01014

Dear Sir/Madam.

Sub: Submission under Regulation 30 and 47 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 - Newspaper Advertisement of the Notice of Postal Ballot and E-voting

Dear Sir /Madam,

Pursuant to Regulation 30 and 47 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, we enclose herewith copies of newspaper advertisement of Notice of Postal Ballot and E-voting published in The Free Press Journal (English Newspaper) and Navshakti (Marathi Newspaper) on Tuesday 08th February, 2022.

The Intimation is also available on the website of the Company at www.djcorp.in.

The same may please be taken on record and suitably disseminated to all concerned.

Thanking you, Yours Sincerely,

For DJ Mediaprint Logistics Limited

Khushboo Mahesh Lalji

Company Secretary & Compliance Officer

M.No.: A53405

Encl: as above

PUBLIC NOTICE

NOTICE is hereby given to the public at large that our clients, M/s. Alamdar nfrastructure Pvt. Ltd. who are developing the immovable property known as Kamal Patra Chawl, situate, lying and being at bearing C. S. Nos. 6/71(Pt.) & 7/71(Pt.) of Lower Parel Division, Senapati Bapat Marg, Lower Parel (W), in Mumbai City and more particularly described in the Schedule hereunder written, have instructed us to investigate their title to the said property.

All persons claiming any interest in the said property or any part thereof by way of sale purchase, gift, lease, inheritance, exchange, mortgage, charge, lien, trust, possession easement, attachment or otherwise howsoever are hereby requested to make the same with documentary proof duly authenticated to M/S Apte & Co., Advocates & Solicitors having their office at 54, Ali Chambers, 4th Floor, Tamarind Lane, Fort, Mumbai – 400 023, within 15 days from the date hereof, failing which any such claim as waived shall be considered as waived and/or abandoned and we shall proceed to issue Title Certificate in respect of said property, without any reference to such claim.

SCHEDULE OF THE PROPERTY ABOVE REFERRED TO:-

All those pieces or parcels of Municipal Land or grounds, hereditaments and premise together with the structures standing thereon bearing City Survey Nos. 6/71(Pt.) and (Pt.) of Lower Parel Division, G/South Ward, Senapati Bapat Road, Lower Parel (W), Mumbai-400013 in Registration District of Mumbai City admeasuring 898.76 square meters or thereabouts equivalent to 1074.90 sq. yards thereabouts within the limits of Municipal Corporation of Greater Mumbai, situate within limits of jurisdiction of the Sub-Registrar on Mumbai District and bounded as under:

Senapati Bapat Marg C.S. No.5/71 On or towards East On or towards South On or towards West Boundary of Christian Cemetery Ambika Mill On or towards North

Dated this 08th day of February, 2022 For Messrs, Apte & Co Advocates for M/s. Alamdar Infrastructure Pvt. Ltd.

PUBLIC NOTICE

Our clients have lost and/or

certificate bearing no. 052 and

distinctive nos. 256 to 260 in

respect of their flat no. 701, 7th

Floor, E-Wing, Neelam Bldg No.

6 CHS Ltd V B Phadke Marg

Gavan Pada, Mulund (E)

Mumbai-400 081, alongwith

We invite claims or objection from

anyone or any claimants for issue

of duplicate share certificate in

lieu of lost original aforesaid

share certificate, within 14 days

from the publication of this notice.

If no claim, objection are received

within 14 days the society shall

issue duplicate share certificate

in favour of Amit Pishu Gurnani

Pathak Associates

Advocates & Notary

8/9. Gundecha Chambers N. M. Road, Mumbai-400 023

and Jaya Pishu Gurnani.

original

share

Pishu Gurnani.

Garage No. 12.

misplaced

COLGATE-PALMOLIVE (INDIA) LIMITED We are Concerned for our clients Registered Office: Colgate Research Centre, Main Street Hiranandani Gardens, Powai, Mumbai – 400076. Amit Pishu Gurnani and Jaya

NOTICE is hereby given that the Certificates for the under mentioned securities of the Company has/have been lost/mislaid and the holders of the said securities / applicants has / have applied to the company to issue duplicate certificates.

NOTICE

Any person who has a claim in respect of the said securities should odge such claim with the Company at its registered Office within 15 days from this date; else the Company will proceed to issue duplicate ertificates without further intimation.

Folio Kind of Securities No. of No. And Face Value Securities Share Certificate No. Numbers 138912192-138912375 Equity, Rs. 1 0265821 184 Date: 04.02.2022 RADHIKA JAYANT KESKAR

APPENDIX IV [See rule 8 (1)] POSSESSION NOTICE (for immovable property)

The undersigned being the Authorized Officer of INDIABULLS HOUSING FINANCE LIMITED (CIN:L65922DL2005PLC136029) under the Securitisatio and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act 2002 and in exercise of powers conferred under Section 13 (12) read with Rule 3 or the Security Interest (Enforcement) Rules, 2002 issued Demand Notice dated 15.09.2021 calling upon the Borrower(s) NILESH NANDRAJ KHARAT, NILESH NANDRAJ KHARAT : 301 A WING JAY VLIAY BLDG OPP HINDI HIGH SCHOOL, STATION ROAD, GHATKOPAR WEST, MUMBAI, MAHARASHTRA 400086, NAMRATA BHALCHANDRA INGALE; R CITY, 162, LBS MARG SHOPPERS STOP, GHATKOPAR WEST, MUMBAI, MAHARASHTRA - 400086 NANDRAJ LAXMAN KHARAT ; 15/151, GOPAL BHAWAN, LBS MARG, CGS COLONY, GHATKOPAR WEST, MUMBAI, MAHARASHTRA-400086, NAMRATA BHALCHANDRA INGALE; 15/151, GOPAL BHAWAN, LBS MARG, CGS COLONY, GHATKOPAR WEST, MUMBAI, MAHARASHTRA - 400086, to repare the amount mentioned in the Notice being Rs. 22,07,942/- (Rupees Twenty Two Lakh(s) Seven Thousand Nine Hundred Forty Two Only) against Loan Accour No. HHLKAL00394942 as on 25.06.2021 and interest thereon within 60 days from

The Borrower(s) having failed to repay the amount, Notice is hereby given to the Borrower(s) and the public in general that the undersigned has taken symbolic possession of the property described herein below in exercise of powers conferred on him under Sub-Section (4) of Section 13 of the Act read with Rule 8 of the Security Interest (Enforcement) Rules, 2002 on 02.02.2022.

The Borrower(s) in particular and the public in general is hereby cautioned not to deal with the property and any dealings with the property will be subject to the charge of INDIABULLS HOUSING FINANCE LIMITED for an amount of Rs.22,07,942/- (Rupees Twenty Two Lakh(s) Seven Thousand Nine Hundred Forty Two Only) as on 25.06.2021 and interest thereon.

The Borrowers' attention is invited to provisions of Sub-Section (8) of Section 13 o the Act in respect of time available, to redeem the Secured Assets.

DESCRIPTION OF THE IMMOVABLE PROPERTY

FLAT NO. 407, 4TH FLOOR, KHATRI GRANDE, BLDG. NO. 8, RAM NAGAR, SHIRGAON VILLAGE, BADLAPUR EAST, THANE, MAHARASHTRA-421503,

Date: 02.02.2022 **Authorised Office** Place: THANE INDIABULLS HOUSING FINANCE LIMITED

PUBLIC NOTICE

that original Certificate of late Mr. Anant Amrut Gangadhare a member of 3/Kanchan, Ankur Co-op. Hsg.

Soc. Ltd. having address at Best

Nagar Road, Goregaon (W),

Mumbai-400 104 have been

lost/misplaced. My client and Legal

heir, representative and nominee Mr. Prakash Anant Gangadhare of deceased member Mr. Anant

Amrut Gangadhare has applied for

duplicate share certificate to the

Any person or persons having

any claim or objection of any nature and interest for issuance of duplicate share certificate otherwise, can lodge his/her/their claim/objection with documents within 15 days from the date of publication of this notice

and shall contact and submit

claim/objection to the society or to

the undersigned, failing which the society shall be free to issue

duplicate share certificate to my

client in such a manner as is

Adv. Appa B. Rane A1, Govind Gopal CHS Ltd.,

Ashok Nagar, Kandivali (E), Mumbai-400 101

Mob. No.: 9867764248

according to the bye-laws.

Date: 08.02.2022

Sd/-

said society.

This is to inform the general

BAJAJ HOUSING FINANCE LIMITED

CORPORATE OFFICE: Cerebrum IT Park B2 Building 5th floor, Kalyani Nagar, Pune, Maharashtra 411014 BRANCH OFFICE: 4th floor, Sumangal House, Block no 8, Near Supreme Kidney Care Hospital, Sadhu Vaswani Road, Near MICO Circle, Nashik-422001

POSSESSION NOTICE

U/s 13(4) of the Securitisation and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act 2002. Rule 8-(1) of the Security Interest (Enforcement) Rules 2002. (Appendix-IV)

Whereas, the undersigned being the Authorized Officer of M/s BAJAJ HOUSING FINANCE LIMITED (BHFL) under the Securitization and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act 2002 and in exercise of powers conferred under section 13(2) read with Rule 3 of the Security Interest (Enforcement) Rules 2002, issued Demand Notice(s) to Borrower(s) /Co Borrower(s)/ Guarantor(s) mentioned herein below to repay the amount mentioned in the notice within 60 days from the date of receipt of the said notice. The Borrower(s) /Co Borrower(s)/ Guarantor(s) having failed to repay the amount, notice is hereby given to the Borrower(s) /Co Borrower(s)/ Guarantor(s) and the public in general that the undersigned on behalf of M/s Bajaj Housing Finance Limited, has taken over the possession of the property described herein below in exercise of the powers conferred on him under Section 13(4) of the said Act read with Rule 8-(1) of the said rules. The Borrower(s) /Co Borrower(s)/ Guarantor(s) in particular and the public in general are hereby cautioned not to deal with the below said property and any dealings with the said property will be subject to the first charge of BHFL for the amount(s) as mentioned herein under with future interest thereon.

Name of the Borrower(s) / Guarantor(s) (LAN No, Name of Branch)	Description of Secured Asset (Immovable Property)	Demand Notice Date	Date of Possession
Branch: NASIK (LAN No. 407HSLET513400 and 407TSHET623160) 1. DATTATRAY SHRAWAN PAWAR (Borrower) At: FLAT NO 10 GEMINI HEIGHTS-II PRASHANT NAGAR B/H NASIK-422010	All That Piece And Parcel Of The Non- Agricultural Property Described As: FLAT NO 10 STILT 2ND FLOOR JEMINI HEIGHTS2, APARTMENTS SURVEY NO 29542425 PLOT NO 2425,PRASHANT NAGAR BEHIND EXPRESS INN HOTEL MOUJE	Rs. 40,63,871/- (Rupees Forty Lac	02 FEB 2022
Date: 08/02/2022 Place:- NASHIK	Authorized Offi	cer Bajaj Housing Fir	nance Limited

POSSESSION NOTICE

☐ HDFC

HOUSING DEVELOPMENT FINANCE CORPORATION LIMITED

Mumbai Branch: A- 901, 9th Floor, Marathon Futurex Mafatlal Mills Compound, N M Joshi Marg, Lower Parel East, Mumbai - 400 013. Tel: 022-66113020 Regd. Office: Ramon House, H.T. Parekh Marg, 169, Backbay Reclamation, Churchgate, Mumbai - 400 020. CIN: L70100MH1977PLC019916. Website: www.hdfc.com

Whereas the Authorised Officer/s of Housing Development Finance Corporation Limited, under Securitisation And Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002 and in exercise of powers conferred under Section 13 (12) read with Rule 3 of the Security Interest (Enforcement) Rules, 2002 issued Demand Notices under Section 13 (2) of the said Act, calling upon the following borrower to pay the amounts mentioned against their respective names together with interest thereon at the applicable rates as mentioned in the said notices, within 60 days from the date of of the said Notice/s, incidental expenses, costs, charges etc till the date of payment and / or realisation.

1	Name of Borrower (s) / Legal Heir(s) and Legal Representative(s	Outstanding Dues	Date of Demand Notice	Date of Possession	Description of Immovable Property (ies) / Secured Asset (s)
1	MR RATHOD DASHRATH B & MRS RATHOD GAYATRI D	Rs. 37,84,221/- As on 31.08.2021*	04.10.2021	(SYMBOLIC	EMPIRE- INDUSTRIAL-CENTRIUM- TAKSHASHILA, FLAT-F1-403, 4TH FLOOR, PLOT 22-R, AMBERNATH INDUSTRIAL AREA, MIDC, VILLAGE CHIKHLOLI, AMBERNATH WEST – 421301

*with further interest as applicable, incidental expenses, costs, charges etc incurred till the date of payment and / or realisation

However, since the borrower mentioned hereinabove have failed to repay the amounts due, notice is hereby given to the borrower mentioned hereinabove in particular and to the public in general that the Authorised Officer/s of HDFC have taken possession of the immovable property (ies) / secured asset(s) described herein above in exercise of powers conferred on him/them under Section 13 (4) of the said Act read with Rule 8 of the said Rules on the dates mentioned above

The borrower mentioned hereinabove in particular and the public in general are hereby cautioned not to deal with the aforesaid Immovable Property(ies) / Secured Asset(s) and any dealings with the said Immovable Property (ies) / Secured Asset(s) will be subject to the mortgage of Housing Development Finance Corporation Ltd.

Borrower attention is invited to the provisions of sub-section (8) of section 13 of the Act, in respect of time available to redeem the secured asset/s. Copies of the Pnachanma drawn and Inventory made are available with the undersigned, and the said Borrower is requested to collect the respective copy from the undersigned on any working day during normal office hours.

Place: MUMBAI Date: 08-FEB-2022 Authorized Officer

PIRAMAL CAPITAL & HOUSING FINANCE LIMITED

Piramal Capital & Housing Finance (Formerly Known as Dewan Housing Finance Corporation Ltd.)

Regional Office: 2nd & 3rd Floor, Rustomjee R-Cade, Rustomjee Acres, Dahisar West, Maharashtra- 400068 Registered office: Unit No-601, 6the Floor, Piramal Amiti Building, Piramal Agastya Corporate Park, Kamani Junction, Opp. Fire Station, LBS Marg, Kurla (West), Mumbai-400070

Pursuant to taking possession of the secured asset mentioned hereunder by the Authorized Officer of PIRAMAL CAPITAL AND HOUSING FINANCE LTD formerly known as Dewan Housing Finance Corporation Ltd. under

E-Auction Sale Notice-Subsequent Sale

the Securitisation and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002 for the recovery of amount due from borrower/s, offers are invited by the undersigned in sealed covers fo purchase of immovable property, as described hereunder, which is in the physical possession, on 'As Is Where Is Basis', 'As Is What Is Basis' and 'Whatever Is There Is Basis', Particulars of which are given below

N N	. Borrower(s) / Co-Borrower(s)/	Date and Amount	immovable property	Price (RP) In (Rs.)	(10% of RP)	(30-12-2021)	Inspection of Asset
1.	(Loan Code No. 00693378 Fort Branch Abdeali Saifee Mamaji (Borrower) M/S Y A Mamaji Furnishings Pvt Ltd (Co-Borrower)	11.01.2017 for Rs.18,65,35,882/- (Rupees Eighteen Crores Sixty Five Lakhs Thirty Five Thousand Eight Hundred Eighty Two and Paise Zero Only)	All the Part and Parcel of Property bearing Duplex F/n.1,18th & 19th FIr & 3,19th FI (amalgmated) Orbit Haven Malabar Hill, 8 Darabshaw Lane, Nepean Sea Rd, Central Mumbai Suburban Maharashtra-400006	Rs.6,65,00,000/- (Rupees Six Crores Sixty Five Lakhs Zero and Paise Zero Only)	Rs.66,50,000/- (Rupees Sixty Six Lakhs Fifty Thousand and Paise Zero Only)	Rs.33,12,90,394/- (Rupees Thirty Three Crores Twelve Lakhs Ninety Thousand Three Hundred Ninety Four and Paise Zero Only)	
2.	(Loan Code No. 00015265 Mumbai Metro Branch Chetak Lifespace Pvt Ltd (Borrower) Hiren Ashwin Shah/ Urvashi Hiren Shah (Co-Borrower)	10.09.2014 for Rs.1,51,31,289/- (Rupees One Crore Fifty One Lakhs Thirty One Thousand Two Hundred Eighty Nine and Paise Zero Only)	All the Part and Parcel of Property bearing Office No 102,1st Floor, Corporate Arena D P Piramal Nagar Road, Near Mahindra Garden, Near Goregaon Station Goregaon West, Mumbai Suburban Maharashtra-400062	Rs.1,80,00,000/- (Rupees One Crore Eighty Lakhs Zero and Paise Zero Only)	Rs.18,00,000/- (Rupees Eighteen Lakhs Zero and Paise Zero Only)	Rs.3,60,12,792/- (Rupees Three Crores Sixty Lakhs Twelve Thousand Seven Hundred Ninety Two and Paise Zero Only)	16-02-2022, Time - 11 to 1 PM
3.	(Loan Code No. 00000366 Virar East Branch Amogh Sham Padgaonkar (Borrower) Swapna Bhuvaneshwar Rao/ Mrunal Sham Padgaonkar (Co-Borrower)	23.08.2017 for Rs.3,20,87,642/- (Rupees Three Crores Twenty Lakhs Eighty Seven Thousand Six Hundred Forty Two and Paise Zero Only)	All the Part and Parcel of Property bearing Flat No.1001, 10th Floor, Sunshine Tower, Near Maheshwari Udyan, King's Circle, Matunga East, Mumbai Suburban Maharashtra 400019	Rs.3,40,00,000/- (Rupees Three Crores Forty Lakhs Zero and Paise Zero Only)	Rs.34,00,000/- (Rupees Thirty Four Lakhs Zero and Paise Zero Only)	Rs.5,85,08,506/- (Rupees Five Crores Eighty Five Lakhs Eight Thousand Five Hundred Six and Paise Zero Only)	
4.	· (Loan Code No. 00003038 Vashi Branch Shama Dilshad Siddiqui (Borrower) Dilshad Ahmed Siddiqui (Co-Borrower)	11.06.2015 for Rs.15,61,021/- (Rupees Fifteen Lakhs Sixty One Thousand Twenty One and Paise Zero Only)	All the Part and Parcel of Property bearing Flat No.104, 1st Floor Space Exotica Kalundre Panvel Raigad Maharashtra-410206	Rs.15,00,000/- (Rupees Fifteen Lakhs Zero and Paise Zero Only)	Rs.1,50,000/- (Rupees One Lakh Fifty Thousand and Paise Zero Only)	Rs.17,35,364/- (Rupees Seventeen Lakhs Thirty Five Thousand Three Hundred Sixty Four and Paise Zero Only)	17-02-2022, Time - 11 to 1 PM
5.	· (Loan Code No. 00005820 Kalyan Branch Dungaram Pakaram Choudhary (Borrower) Mularam Pakaram Choudhary (Co-Borrower)	17.01.2018 for Rs.18,82,565/- (Rupees Eighteen Lakhs Eighty Two Thousand Five Hundred Sixty Five)	All the Part and Parcel of Property bearing 103, 1st Floor, Kharwai Plaza, Kharwai Naka, Badlapur East, Thane Maharashtra 421503	Rs.13,50,000 (Rupees Thirteen Lakhs Fifty Thousand and Paise Zero Only)	Rs.1,35,000/- (Rupees One Lakh Thirty Five Thousand and Paise Zero Only)	Rs.29,72,400/- (Rupees Twenty Nine Lakhs Seventy Two Thousand Four Hundred and Paise Zero Only)	17-02-2022, Time - 11 to 1 PM
	The Terms and Conditions of the Auction are as under:						

1. E-Auction is being held on "AS IS WHERE IS BASIS", "AS IS WHAT IS BASIS", and "WHATEVER IS THERE IS BASIS" and will be conducted "Online". The Auction will be conducted through the PCHFL approved auction service provider "NexXen Solutions Private Limited"

2. Last Date of Submission of Sealed Bid/Offer in the prescribed tender forms along with EMD and KYC is 25-Feb-2022 up to 5:00 PM at the Zonal Office address mentioned herein above. Tenders that are not filled up o enders received beyond last date will be considered as invalid tender and shall accordingly be rejected. No interest shall be paid on the EMD.

3. Date & Timing of Inspection of Document 21-Feb-2022 Between 11:00 AM to 4:00 PM.

Contact Nos:- Mr Rohan Sawant (Contact Number: 9833143013)

4. Date of E-Auction for Property is 26-Feb-2022 at the web portal (https://disposalhub.com) from 11:00 AM to 2:00 PM with unlimited extensions of 5 Minutes each. 5. The tender/Sealed Bid/offer will be opened in the presence of the Authorised Officer.

6. The tenderer/online bidder hereby agrees that once he/she has formally registered a qualified tender before authorized officer will have to express their interest to participate through the E-auction bidding platform by submitting this document. It shall be the tenderer's/online bidder's sole responsibility to procure his/her login id and password from auction service provider 7. Further interest will be charged as applicable, as per the Loan Agreement on the amount outstanding in the notice and incidental expenses, costs, etc., is due and payable till its realization

8. The notice is hereby given to the Borrower/s and Guarantor/s, to remain present personally at the time of sale and they can bring the intending buyers/purchasers for purchasing the immovable property as described nerein above, as per the particulars of Terms and Conditions of Sale.

9. Since In above mentioned cases wherein Sale Notice was issued/published earlier also therefore, the Borrower(s)/Co-Borrower(s)/Guarantor(s) are hereby given 15 DAYS SALE NOTICE UNDER THE SARFAESI ACT 2002 (as per the revised guidelines in the Gazette if India notification dated 10/12/2020) to pay the sum mentioned as above before the date of Auction failing which the immovable property will be auctioned and balance, if any, will be recovered with interest and costs. If the Borrower pays the amount due to PIRAMAL CAPITAL AND HOUSING FINANCE LTD formerly known as Dewan Housing Finance Corporation Ltd.., in full

before the date of sale, auction is liable to be stopped. $10. \, {\sf The detail terms and conditions of the auction sale are incorporated in the prescribed tender form. {\sf Tender forms are available at the above mentioned circle of fice.}$ 11. The Immovable property will be sold to the highest tenderer. However, the Authorised Officer reserves the absolute discretion to allow inter se bidding, if deemed necessary. The property as mentioned will not be

sold below Reserve Price.

12. The Tenderer(s) / Offerer(s) / Prospective Bidder(s) / Purchaser(s) are hereby notified that the secured asset will be sold with the Encumbrances and dues payable to Statutory Authority (if any) and are also requested in their own interest, to satisfy himself / themselves/itself with regard to the above and other relevant details pertaining to the above mentioned secured asset before submitting the tenders.

13. PCHFL is not responsible for any liabilities whatsoever pending upon the property as mentioned above. The property shall be auction on 'As Is Where Is Basis', 'As Is What Is Basis' and 'Whatever Is There Is Basis'.

 $14. \, {\sf The Total Loan Outstanding amount is not the loan foreclosure amount. \, {\sf All other charges (if any) shall be calculated at the time of closure of the load of the control of the load of$ 15. The Demand Draft Should be made in favor of PIRAMAL CAPITAL AND HOUSING FINANCE LTD' of 'PCHFL' Only.

16. Wherever applicable, its responsibility of auction purchaser to deduct Tax at Source (TDS) @ 1% of the total sale consideration on behalf of the resident owner on the transfer of immovable property having $consideration\ equal\ to\ Rs.50\ lacs\ and\ above\ and\ deposit\ the\ same\ with\ appropriate\ authority\ u/s\ 194\ IA\ of\ Income\ Tax\ act.$

For further details, contact the Authrised Officer, at the abovementioned office address,

Date: February 08, 2022

Place: Mumbai

Prasad Dhanmeher **Authorized Officer** For PIRAMAL CAPITAL AND HOUSING FINANCE LTD formerly known as Dewan Housing Finance Corporation Ltd

DJ Mediaprint & Logistics Limited

CIN:L60232MH2009PLC190657

Registered Office: 24, 1* floor, Palkhiwala House, Tara Manzil 01st Dhobhi Talao Lane Mumbai 400002

Telephone-022-27889341-49 Website-www.djcorp.in Email- cs@djcorp.in

NOTICE OF POSTAL BALLOT

NOTICE is hereby given to the members of DJ Mediaprint & Logistics Limited ("the Company") pursuan to Section 63, 108 and 110 and other applicable provisions, if any, of the Companies Act, 2013 ("Act") read with Rule 20 and Rule 22 of the Companies (Management and Administration) Rules, 2014 ("Rules"), General Circulars No. 14/2020 dated 8th April, 2020, 17/2020 dated 13th April, 2020, 22/2020 dated 15th June, 2020, 33/2020 dated 28th September, 2020, 39/2020 dated 31th December, 2020 and 10/2021 dated 23th June, 2021 on account of the threat posed by COVID-19 issued by the Ministry of Corporate Affairs, Government of India ("MCA Circulars"), Regulation 44 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations 2015, ("Listing Regulations"), Regulation 277 of Securities and Exchange Board of India (Issue of Capital and Disclosure Requirements) Regulations, 2018 ("SEBI ICDR Regulations") and other applicable laws, that the Company has electronically dispatched the notice of the Postal Ballot on Monday, 7th February, 2022 only to those members who have registered their email address with the Company or Depository/Depository participants, i.e., Friday, 4th February, 2022, to transact the businesses as set out in the Postal Ballot Notice for seeking the approval of Members of the Company through electronic voting only ("e-voting"). The communication of assent or dissent of the members would take place through remote e-voting system only for the matters referred hereunder.

Item No	Brief description of the Resolution						
1	Increase in Authorised Share Capital and consequent alteration to the Capital Clause of the						
	Memorandum of Association (Ordinary Resolution)						
2	Amendment to the Memorandum of Association with regard to Increase in Authorised Share Capital (Special Resolution)						
3	Issue of Bonus Shares (Ordinary Resolution)						
4	Migration of Company's listed equity shares from SME Platform of BSE Limited to Main Board of BSE						
	Limited ("BSE") and National Stock Exchange of India Limited ("NSE") (Special Resolution)						
5	To re-appoint Mr. Dinesh Muddu Kotian(DIN:01919855) as the Chairman & Managing Director of the						
	Company (Special Resolution)						
6	To re-appoint Mr. Deepak Pandurang Bhojane(DIN: 02585388) as a Whole-Time Director of the						
	Company (Special Resolution)						
7	To re-appoint Mr. Deepak Dattaram Salvi (DIN: 02588250) as a Whole-Time Director of the Company						
	(Special Resolution)						
The Compa	any has engaged CDSL as the agency for facilitating remote e-voting to enable the Members to cast						

heir votes electronically ("remote e-voting"). The detailed procedure for e-voting is enumerated in the Notes to the Postal Ballot Notice.

The remote E-voting facility is available during the following period:

cut-off date should treat the Notice of Postal Ballot for information purpose only.

Commencement of E-voting Tuesday, 8th February, 2022 from 9.00 a.m. (IST) Conclusion of E-voting | Wednesday, 9th March, 2022 till 5.00 p.m. (IST)
The e-voting module will be disabled by CDSL for voting thereafter. Once the vote on the resolution is cast by a member, the member shall not be allowed to modify the same subsequently. The voting rights of Members shall be reckoned as on Friday, 4th February, 2022 which is the cut-off date. A person who is not a Member as on the

The Board of Directors have appointed, Mr. Rahul Gupta (ICSI Membership No. ACS-43021), of M/s B R Gupta & Company, Practicing Company Secretaries as a Scrutinizer to scrutinize the Postal Ballot process in a fair & transparent manner. The results of the Postal Ballot will be announced at the registered office of the Company on or before Friday, 11th March, 2022. The said results will be intimated to BSE Limited ("BSE"), stock exchange where the Company's shares are listed and will be displayed at the Company's website: <u>www.djcorp.in</u> as well a on the website of CDSL at www.evotingindia.com.

By order of the Board For DJ Mediaprint & Logistics Limited

Place-Mumba Date-08.02.2022 Khushboo Mahesh Lalji Company Secretar M. No. A53405

E-AUCTION SALE NOTICE

EDELWEISS ASSET RECONSTRUCTION COMPANY LTD.

CIN: U67100MH2007PLC174759

Retail Central & Regd. Office: Edelweiss House, Off CST Road, Kalina, Mumbai 400098 E-AUCTION SALE NOTICE FOR SALE OF IMMOVABLE SECURED ASSETS UNDER THE

SECURITISATION AND RECONSTRUCTION OF FINANCIAL ASSETS AND ENFORCEMENT OF SECURITY INTEREST ACT, 2002 READ WITH PROVISO TO RULE 8 (6) & 9(1) OF THE SECURITY INTEREST (ENFORCEMENT) RULES. 2002 ("RULES" That Dewan Housing Finance Corporation Ltd., (DHFL) / Magma Housing Finance Ltd., (MHFL) (hereinafter referred to as "Assignor") have ssigned the financial assets to Edelweiss Asset Reconstruction Company Limited acting in its capacity as trustee of various trusts mentioned below

for each facility. Pursuant to the said assignments, EARC stepped into the shoes of the Assignor and exercises its rights as the secured credito That EARC, in its capacity as secured creditor, had taken possession of the below mentioned immovable secured assets under 13(4) of SARFAE SI Act and Rules there under. 0/15 days Notice is hereby given to the public in general and in particular to the Borrower and Guarantor (s) that the below described immo secured assets mortgaged in favor of the Secured Creditor, the physical possession of which has been taken by the Authorised Officer (AO) of

Secured Creditor, will be sold on "As is where is", "As is what is", and "Whatever there is" basis, for recovery of the amounts mentioned herein belo due to EARC together with further interest and other expenses/costs thereon deducted for any money received by EARC from Borrower an Suarantor. The Reserve Price and the Earnest Money Deposit are mentioned below for each property

DETAILS OF SECURED ASSET PUT FOR E-AUCTION:

SI.	Loan	Name of Borrower /	Trust	Name of Bank & Branch	, Total Outstand	ing	Reserve	Earnest Money		Type of
No	Account	Co Borrower	Name	Account Number &	Dues INR as o	on	Price	Deposit (EMD)	Time of	Possessi
	No/ Assignor	. Co Bollowel	Name	IFSC Code	04-02-2022		(in INR)	in INR	Auction	on
1	1294432	Ajay M Vasudev	EAR	C- ICICI Bank Ltd.,			0.00.000/	₹ 1,00,000/-		
	[188-	(Borrower)	TRU	ST Nariman Point;			10,00,000/-	(Rupees	24-02-2022	L
	000015641/	Rubina Asgar Shaikh	-sc	000405118304:	₹ 22,81,754.20	(Rupees		& 12.30PM	Physical
	DHFL	(Co-Borrower)				TenL	akhs Only)	Oncean		
	DITT		37	1 ICIC0000004			• • • • • • • • • • • • • • • • • • • •	Only)		
Des	Description Of The Property: All That Flat/Shop No 305, Third Floor Of The Building Namely Glorious Lifestyle C-Wing, Admeasuring 405sg.Fi							405sq.Ft.		

Carpet Area Or There About Land Bearing Survey No 161 ,Hissa No 1 +2/3 Admeasuring H.R 0-03-2,Potkharaba 0-02-09 Assessed At Rs.0.1 Paise Lying Being Situated At Village Nilemore, Nallasopara West, Taluka Vasai, Dist Palghara, Within The Limit Of Nalasopara Nagar Palika Registration Sub District Of Vasai Registration District Of Palghar, Zilla Parishad Of Palghar, Jurisdiction Of Sub Registrar Vasai. 2 1512721 [1. Sudarshan A Chitrapura EARC- ICICI Bank Ltd., ₹ 21,50,000/-

	113- 00005796]/ DHFL	2. Alianda Goina Gintiapara	-SC- 371		38,89,814.54/-	(Rupees Twenty One Lakhs Fifty Thousand Only)	Lakh Fifteen Thousand	24-02-2022 & 1:30 PM	Physical	
ı	Property Description: All That Property Bearing Flat No.302, Admeasuring 431.Sq.Ft (Carpet – Including Balconies) 3rd Floor, A-Wing, Building No.1, Known As Jewel Residency Phase I, Constructed On Gat No.71/1/A & B, Revenue Village: Nere, Tal: Panvel, Dist: Raigadh More Particularly Described In Doct No.6890/2017 Dt.28.06.2017 Registered At Sro. Panvel-4.									
t	3	1. Mr. Mohanlal Pratapmal	EARC-	ICICI Bank Ltd.,		₹ 27.00.000/-	# 27 00 000/			

3	HL/0027/H/ 15/100177 / MHFL	O Mar Contabal Mahamlal	EARC- TRUST -SC- 370	ICICI Bank Ltd., Nariman Point; 000405118258; ICIC0000004	₹ 50,22,038.40	₹ 27,00,000/- (Rupees Twenty Seven Lakhs Only)	₹ 27,00,000/- (Rupees Twenty Seven Lakhs Only)	15-03-2022 & 10:30 AM	Physica
Pro	perty Descr	iption: All That Piece And Par	cel Of Th	e Mortgaged Propert	ty / Flat No 206	In Wing B On 2nd F	loor, Admeasuring	795 Sq. Or	73.88 Sc
Mtr	Mtrs, Builtup In The Building Known As "Om Shanti Pancharatna Appartment" Belonging To "On Shanti Pancharatna Appartment Co-Op. Housing								
So	Society" Situated At Village Palghar, Taluka & District Palghar Mumbai 401404, Maharashtra.								

provided under the bye-laws of the society. If any claim/objection Important Information regarding Auction Process: arising after 15 days same will be not considered and society will act

ı		favor of Trust name as mentioned above and payable at Mumbai.		
ı		_		Received 1 day prior to the date of auction
ı		3	Place for Submission of Bids	At Retail Central Office , Mumbai (mentioned above)
ı		4	Place of Auction (Web Site for Auction)	E-Auction (https://auction.edelweissarc.in)
ı		5	Contact Persons with Phone Nos.	Maya Patel (Mobile No. 7715825175) Mohd. Khan (Mobile No. 98920 49844)
1		6	Date & Time of Increation of the Preparty	As per prior appointment

or detailed terms and conditions of the sale, please refer to the link provided in EARC's website i.e. https://auction.edelweissarc.in

Place: Mumbai Sd/- Authorized Office Edelweiss Asset Reconstruction Company Limite Date: 07.02.2022

Edelweiss | ASSET RECONSTRUCTION



Recovery Department Mumbai Metro East Region: Bank Of Baroda

Mumbai Metro East Region1st Floor, Devdarshan Building, Bhandup (W),
Mumbai 400078 Tel: 022 – 68412509 Email – Recovery.mmer@Bankofbaroda.con
APPENDIX IV-A [PROVISION TO RULE 8(6) AND 6(2)]
SALE NOTICE FOR SALE OF MOVABLE PROPERTIES

Sale notice for sale of movable properties E-Auction sale notice for sale of Movable assets under the Securitization and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002 read with provision to rule 8(6) and 6(2) of the security interest (Enforcement) Rules, 2002.Notice is hereby given to the public in general and in particular to the Borrowers and Guarantors that the below described Movable properties Mortgaged/ Charged to Bank of Baroda, the Physical possession of which has been taken by the Authorized Officer of Bank of Baroda will be sold on "As is what is" and "Whateve here is" on 10-03-2022 details of which are mentioned below | Sr | Name & Address of | Description of the | (1) Reserve Price & | Date & time of | Inspection | E-auction

ı	Lot	Borrower/Directors	immovable property with	(2) EMD Amount of	Deposit of	Date & Time of the	date & time	
ı	No	& Guarantors	known encumbrances, if any	the Vehicle	Tender/EMD	Vehicle		
	1	Mr.Harish Nilkanth Patil	Hypothecation of LMV, MAHINDRA SCORPIO S11 2WD Reg. No. MH04KL1655	02-03-2022 Up to 5:00 PM	02-03-2022 Upto 5:00 PM	20-02-2022 11:00 AM to 01:00 PM Contact Person Pankaj Kant 7738394800	10-03-2022 From 02.00 pm to 06:00 pm	
l		TERMS & CONDITIONS:						
ı	1. E	Earnest Money Dep	osit (EMD) shall be deposit	ed through RTGS/N	NEFT/Fund Trai	nsfer to credit of our Bai	nk of Baroda	

Alc No. 07620400000078, Name - Bank Of Baroda Regional Office Mumbai Metro East Region MMER, Bhandup Branch, Devdarshan building ,Station road, Bhandup (W), Mumbai 400078, IFSC code: BARB0BHABOM (fifth digit zero) before submitting the bids online Last date for registration/submission of online Bid will be 02-03-2022 Upto 5.00 p.m. The auction sale will be 'Online e-auction / Bidding through website https://bob.auctiontiger.net on 10-03-2022 from 02:00 pm to 06:00 pm with

unlimited extensions of 5 minutes duration each. The interested bidders who require assistance in creating Login ID & Password, uploading data, submitting bid, training on

e-bidding process etc., may contact (Vijay Jayanth Shetty 9978591888),Mis. E- Procurement Technologies Ltd- Auction Tiger, B-704, Wall Street-II, Opp. Orient Club, Nr. Gujarat College, Ellis bridge, Ahmedabad-380006 Gujarat, Helpline No. 079 6813 6841/55/51 079-6813 6800., Help Line e-mail ID: praveen.thevar@auctiontiger.net & maharashtra@auctiontiger.

Bidders are advised to go through the website https://bob.auctiontiger.net for detailed terms and conditions of auction sale before submitting their bids and taking part in the e-auction sale proceedings.

Bids shall be submitted through online procedure only in the prescribed format with relevant details.

The bid price to be submitted shall be at or above the Reserve Price and bidders shall improve their further offers in

multiples of Rs. 5000/- (Rupees five Thousand Only)

The successful bidder shall have to pay 25% of the purchase amount within 48 hours (including Earnest Money already paid), from knocking down bid in his/her favor, in the same mode as stipulated in clause 6 above. The balance of the purchase price shall have to be paid in the same mode as stipulated within 15 days of acceptance / confirmation of sale conveyed to them. In case of default, all amounts deposited till then shall be forfeited including earnest money (for the successful bidder).

The EMD of the unsuccessful bidder will be returned on the closure of the e-auction sale proceedings through RTGS/NEFT

The sale is subject to confirmation by the Bank. If the borrower / guarantor pays the amount due to the Bank in full before

enquiries as regards any claim, charges of any authority on the vehicle, besides the Bank's charges and should satisfy themselves about the title, extent, quality and quantity of the vehicle before submitting their bid. No claim of whatsoever nature regarding the vehicle put for sale, charges / encumbrances over the vehicle or on any other matter, etc., will be

entertained after submission or the online bid.

11. The undersigned has the absolute right and discretion to accept or reject any bid or adjourn / postpone / cancel the sale / modify any terms and conditions of the sale without any prior notice and assigning any reason including calling upon the next highest bidder to perform in case the earlier bidder failing to perform.

12. The purchaser shall bear the stamp duties, charges including those of sale certificates, registration charges, all statutory dues payable to government, taxes and rates and outgoings, both existing and future relating to the vehicle. The sale certificate will be issued only in the name of the successful bidder.

13. The intending purchasers can inspect the vehicle on date & time mentioned above at his / her expenses. For further details please contact. Contact Person mentioned in aforesaid table.

Bank of Baroda's website i.e.www.bankofbaroda.com. 15. The purchaser has to transfer the vehicle in his/her name within one month after delivery at his cost.

SALE NOTICE TO BORROWERS / GUARANTORS

costs / charges and expenses at any time before the sale is conducted, failing which the vehicle will be auctioned / sold and the balance dues, if any, will be recovered with interest and cost

Authorized Officer

Date: 08.02.2022

date of sale, no sale will be conducted.

10. The vehicle is sold in `AS IS WHERE IS AND AS IS WHAT IS CONDITION' and the intending bidders should make discreet

entertained after submission of the online bid.

details, please contact, Contact Person mentioned in aforesaid table.

The sale is subject to the conditions/Rules/Provisions prescribed in the SARFAESI Act, 2002, Rules framed there under and the conditions mentioned above. For Detailed Terms and conditions of the sale, please refer to the link provided to

16. The Purchaser has to take all responsibilities till the vehicle is transferred to his / her name after delivery by signing as indemnity bond of Rs 100.00

STATUTORY 30 DAYS SALE NOTICE UNDER SARFAESI ACT, 2002
Read with Rule 6(2) & 8(6) of the Security Interest (Enforcement) Rules, 2002.
The borrowers / guarantors are hereby notified that they are entitled to redeem the securities by paying the outstanding dues



To Place your Tender/Notice Ads.

FREE PRESS JOURNAL

नवं शिक्त

Pls. Call 022-69028000

अस्वीकृती

ह्या वर्तमानपत्रांत प्रकाशित झालेल्या कोणत्याही जाहिरातीमध्ये करण्यांत आलेल्या दाव्यांच्या खरेपण किंवा सत्यतेसाठी नवशक्ति कोणतीही हमी देत नाही अशा जाहिरातींवर कोणतीही कृती करण्यापूर्वी त्यांनी स्वतः चौकशी करण्याचे किंवा तज्ञांचा सल्ल घेण्याबाबत वाचकांना सूचवण्यांत येते.

ह्या वर्तमानपत्रांत प्रकाशित झालेल्या किंवा अधिकत वेबसाईटवर ई पेपर मध्ये अपलोड केलेल्या कोणत्याई जाहिरातीमधील कोणत्याही तथाकथित दिशाभूल करणाऱ्या किंवा बदनामीकारक मजुकरासाठी किंव त्यामधील दाव्यांसाठी भारतात किंवा परदेशातील कोणत्याही दिवाणी किंवा फौजदारी विधी न्यायालयात किंवा न्यायाधिकरणात नवशक्तिच्या मुद्रक, प्रकाशक संपादक आणि प्रोप्रायटर यांना जबाबदार धरता येणाः नाही. ते दायित्व सर्वस्वी जाहिरातदारांचे असेल ज्यामध्ये नवशक्तिची कोणतीही भूमिका असणार नाही.

CHANGE OF NAME

Collect the full copy of Newspaper for the submission in passport office.

I HAVE CHANGED MY NAME FROM JANAK VRAJLAL SHAH TO JANAKKUMAR VRAJLAL SHAH AS PER AADHAR CARD NO: 7157 0392 3626. I HAVE CHANGED MY NAME FRON OLD NAME FARAH NAAZ MUHAMMAD SALIM TUNGEKAR TO NEW NAME "FARAH NAAZ FAWZAN NALKHANDE" ASPER MAHARASHTRA GAZZATE NO. M-21161824 DATED;- 3-9, FEBRUARY

HAVE CHANGED MY NAME FROM HARSHIT YOGESHKUMAR SHAH TO HARSHIT YOGENDRA SHAH AS PER GOVT AADHAR CARD. CL-298

HAVE CHANGED MY NAME FROM MOHAMMAD SHAKEEL MOHAMMAD UBESH SHAIKH & MOHOMMED SHAKEEL MOHD. UBESH SHAIKH TO SHAKEEL MOHAMMED UBESH SHAIKH AS LEED DOCUMENTS CL-326

HAVE CHANAGED MY NAME FROM
MAHESHKUMAR WADILAL SHAH TO
MAHESH WADILAL SHAH AS PER
DOCUMENTS CL-326 A

I HAVE CHANGED MY NAME FROM ROANNA REUEL ALBERT TO ROANNA LETITIA ALBERT AS PER DOCUMENTS. I HAVE CHANGED MY NAME FROM

VAISHALI ALIAS BHAGYASHRI SUBHASH KANGALE TO VAISHALI GIRISH DUNUNG AS PER DOCUMENTS. CL-633 A I HAVE CHANGED MY NAME FROM VAISHALI SUBHASH KANGLE TO VAISHALI GIRISH DUNUNG AS PER DOCUMENTS. CL-633 B

I HAVE CHANGED MY NAME FROM SAYYED MUSTUFA ALI MOHAMMAD HASAN TO SAYED MUSTUFA ALI MOHAMMAD HASAN AS PER DOCUMENTS. CL-633 C

I HAVE CHANGED MY NAME FROM KAAUSTUB PATEL TO KALPESSH PATEL AS PER GOVT. OF MAHARASHTRA GAZETTE NO. (M-2022521). CL-633 D I HAVE CHANGED MY NAME FROM DISHAD JAMIL KHAN TO DILSHAD JAMIL KHAN AS PER DOCUMENTS. CL-633 E HAVE CHANGED MY NAME FROM

ZUBAIR AHMED AS PER DOCUMENTS. CL-633 F HAVE CHANGED MY NAME FROM SHAINAZ BANU AHMED TO SHAINAZ ZUBAIR AHMED AS PER ENTS. CL-633 G

I HAVE CHANGED MY NAME FROM REKHBEN TRIKAMLAL URMANI TO REKHA KANTI PITRODA AS PER AADHAR CARD NAME TO SUBMIT PASSPORT FORM TO RPO MUMBAL ADD: H1002 BLDG - 4, SUBHAM PARADISE GLOBAL CITY VIRAR WEST 401303. CL-664

I HAVE CHANGED MY NAME FROM ZUBEDA BEGUM ALI SHAIKH TO ZUBEDA ALI NAIK AS PER MAHARASHTRA GOVERNMENT DEEDPOLL AFFIDAVIT NO. ZM 283389 DTD 7TH DAY OF FEBRUARY

I HAVE CHANGED MY NAME FROM APSAMA RAHAMATULLA LEBBAI TO AFSANA REHMATULLAH SHAIKH AS PER DOCUMENTS FOR ALL PURPOSES

I HAVE CHANGED MY NAME FROM HANIFABEE TO HANIFA BEE MOHAMMAD ISHAQUE SHAIKH AS PER DOCUMENTS FOR ALL PURPOSES. HAVE CHANGED MY NAME FROM PATHAN IMRAN SUBHAN KHAN TO IMRAN SUBHAN KHAN AS PER GAZETTE

NO: (M-1866333) AS PER DOCUMENTS FOR ALL PURPOSES. CL-859 I HAVE CHANGED MY NAME FROM NANCYPRIYA ROBINSON METHARI TO NANCY ROBINSON METHARI AS PER

HAVE CHANGED MY NAME FROM VIDHYARTH DATTU PHOKALE TO VIDHARTH DATTU KOKALE AS PER DOCUMENTS. CL-903 A

I HAVE CHANGED MY NAME FROM SHEELA KAVURI TO SHEELA RAVI AS PER D<u>OCUMENTS.</u> I HAVE CHANGED MY NAME FROM BIJAI PARTAP DEWMUNI PANDEY TO BIJAY PRATAP DEOMUNI PANDEY AS PER GAZZETTE NUMBER (M-21149057).

CL-903 C

जाहीर सूचना

आणि पंत नगर, घाटकोपर पूर्व, मुंबई ४०००७५ मधील सी.टी.एस ५६५९(भाग) व ५६६० भाग येथे स्थित सोसायटीच्या इमारत क्र १८७ मधील फ्लॅट क्र. ५२३७ आणि शेअर माणपत्र क्र. २० अन्वये शेअर्स क्र. ९६ ते १०० धारक असून त्यांचे शेअर प्रमाणपत्र हरवले आहे व शोधून सापडलेले नाही. श्री. सुधांवा **शशिकां**त शाह, कायदेशीर वारस यांनी प्रतिलीपी शेअर प्रमाणपत्राकरिता विनंती केली आहे .

सोसायटी याद्वारे त्यांच्याद्वारे धारण केलेले सदर शेअर प्रमाणपत्र आणि त्यामधील नमूद मिळकतीमधील कोणतेही हक्क किंवा हितसंबंधाच दावा असल्यास वैयक्तिक किंवा वित्तीय संस्थ यांसकडुन आक्षेप/दावे सदर सूचनेच्या प्रकाशनाच्या तारखेपासून १५ दिवसांच्य कालावधीच्या आत मागवीत आहेत.

दिलेल्या कालावधीच्या आत आक्षेप/दावे प्राप्त झाल्यास, सोसायटी असे समजेल की वैयक्तिक किंवा वित्तीय संस्था यांसकडुन किंवा कोणालाह सदर शेअर प्रमाणपत्र आणि मिळकतीमधील दावे किंवा हितसंबंध नाहीत आणि सोसायटीच्या उपविधी आणि रुल्स, नियमावलीनूसार प्रतिलीर्प शेअर प्रमाणपत्र जारी करेल

द सन्मती को-ऑप.हाऊ. सोसा. लि. . च्या वतीने आणि करिता नोंद क्र. बीओएम/एचएसजी/७८४२

सन १९८२ दिनांक : ०८.०२.२०२२

ठिकाण : मुंबई

जाहीर सूचना

यादारे जनतेला सचना देण्यात येते की. प्रोप्रायटिकर कं (यानंतर ''आमचे अशील'' उल्लखावे) हे याखार्ल लिहिलेल्या ''मिळकतीच्या परिशिष्टात'' अधिक विशेषतः वर्णिलेल्या आणि जमीन वा तळाचा सर्व भाग आणि विभाग असा १८६७ चौ. यार्ड्स अर्थात १५६१.०५ चौ. मीटर्स सदर जिमनीवर स्थित आहे वसलेला आणि असा ४०, सेनापती बापट मार्ग, शेड क्र २, प्लॉट क्र. २६, जंक्शन ऑफ एल्फिन्स्टन रोड, मुंबई ४०००१३, मिळकत स्थित आहे वसलेला आणि असा शेड क्र. २, ज्ञात इमारत आणि रचना हाजी नुरानी बिल्डिंग, मोजमापित २५०० चौ. फूट स्थित आहे प्लॉट क. २६. टीपीएस खत आणि अंतिम प्लॉट क. ६०१ व मागील पन्नास वर्षांपासून असणारे सर्व आवश्यक प्रभार कर, परवानगी शुल्क, परवाना शुल्क आणि प्रभार याचे अधिवासी आहेत आणि याचा भरणा करत आहेत. सर्व व्यक्ती वा व्यक्तींना कोणताही दावा वरील नम् मिळकत वा त्याच्या कोणत्याही भागासंदर्भात व विरोधात वारसाहक स्वरूपात, गहाण, कब्जा, विक्री अदलाबदल, भाडेपट्टा, धारणाधिकार, प्रभार, विश्वस्त निर्वाह, सुविधाधिकार, वाटप, हस्तांतरण, प्रलंबित वाद, जप्ती, परवाना, कोणत्याही वादातील न्यायनिर्णय असल्यास. अशा दाव्यांच्या आधारित सर्व कागदपत्रांच्य एकत्रित प्रतींसह सदर प्रसिद्धीच्या तारखेपासून आम्हाल (खालील नमूद पत्त्यावर) लिखित पद्धतीने सूचित करण्याची विनती आहे, कसूरवार ठरल्यास, अशा व्यक्ती

हम्तांत्रण पर्ण क्रिण्यात येईल वरील विहीत कालावधीत दावे/आक्षेप प्राप्त न झाल्यास सर्व हेतू आणि उद्दिष्टांकरिता अधित्याग केल्याचे समजू वरील नमूद मिळकतीतील अशा कोणत्याही हेतुपुरस्स दावा वा हितसंबंधाच्या कोणत्याही संदर्भाशिवाय त्यांच्य नावे सदर मिळकत हस्तांतरणाकरिता आवश्यक अर्ज प्रोप्रायटिक्स करतील आणि आमच्या अशिलांक बंधनकारक नसेल जे, गेल्या ५० वर्षांपासून वरील नमूद मिळकत ही त्यांच्या कब्जात आहे आणि अधिवासात

वा व्यक्तींचा दावा वा दावे असल्यास,अधित्याग केल्याचे

आणि/वा सोडून दिल्याचे समजण्यात येईल आणि

उपरोक्लिखित मिळकतीचे परिशिष्ट शेड क्र. २, ज्ञात इमारत आणि रचना हाजी नुरार्न बिल्डिंग मोजमापित २५०० चौ फर स्थित आहे प्लॉ क्र. २६, टीपीएस खत आणि अंतिम प्लॉट क्र. ६०१ वर जमीन वा तळाचा सर्व भाग आणि विभाग असा १८६। चौ. यार्ड्स अर्थात १५६१.०५ चौ. मीटर्स सदर जिमनीवर स्थित आहे वसलेला आणि असा ४०. सेनापती बापत

मार्ग, शेड क्र. २, प्लॉट क्र. २६, जंक्शन ऑफ

एल्फिन्स्टन रोड, मुंबई ४०००१३ सदर दिनांक ०८ फेब्रुवारी, २०२२

> ओमकार खानविलकर लॉ चेंबर एफ - ६०३, रेमी बिझकोर्ट, प्लॉट क्र. ९, यशराज स्टुडिओ जवळ, शाह इंडस्ट्रीयल इस्टेट लिंक रोड लगत, अंधेरी पश्चिम मुंबई - ४०००५३ ईमेल आयडीः law@omkarlawchamber.ir

miloni@omkarlawchambers.i

जाहीर सूचना

यादारे सचना देण्यांत येते की. आमच्या अशिलांच्या निर्देशांवरून आम्ही येथे खालील परिशिष्टांत सविस्तर वर्णन लिहिलेल्या मिळकती ("सदर मिळकत") च्या संदर्भात मे. औम निर्वाण यांचे नामाधिकार तपास आणि पडताळणी करिता आहोत.

सर्व व्यक्तीं/हक्कदार इतर बाबींसह कोणतीही बँक आणि/किंवा वित्तीय संस्था आणि/िकंवा प्राधिकरण यांचा सदर मिळकत किंवा तिचा कोणताही हिस्सा ह्या संबंधात विक्री, हस्तांतरण, अदलाबदल, भाडेपट्टा, पोट-पट्टा, अभिहस्तांकन, गहाण, भार, धारणाधिकार, वारसा, मृत्यूपत्रित दान, उत्तराधिकार, दान, पोटगी, सुविधाधिकार, न्यास, कुळ-वहीवाट, पोट-कुळवहिवाट, लिव्ह अँड लायसन्स, काळजी वाहक तत्व, भोगवटा, कब्जा, कौटुंबिक व्यवस्था/तडजोड, कोणत्याही विधी न्यायालयाचा आदेश किंवा अन्य कोणत्याही प्रकारे कोणताही दावा, आक्षेप, अधिकार हक्क, लाभ, हितसंबंध, हिस्सा आणि/किंवा कोणत्याही स्वरुपाची मागणी असल्यास त्यांनी तसे लेखी स्वरुपांत कागदोपत्री पुराव्यांसह निम्नस्वाक्षरीकारांना ह्या तारखेपासून १५ (पंधरा) दिवसांत कळवणे आवश्यक आहे, कसूर केल्यास आमचे अशील असा अधिकार, हक्क, लाभ, हितसंबंध, दावा आणि/किंवा सदर मिळकतीमधील मागणी सोडून दिल्याचे आणि/किंवा त्यागल्याचे समजेल आणि असे गृहीत धरले जाईल की, सदर मिळकतीच्या संबंधात असा कोणताही अधिकार, हक्क, लाभ, हितसंबंध, दावा आणि/किंवा मागणी अस्तित्वांत नाही आणि आमचे अशील सदर मिळकतीची खरेदी पूर्ण करतील.

वरील संदर्भातील परिशिष्ट

(सदर मिळकतीचे वर्णन) मुंबई उपनगर जिल्हा, वांद्रेच्या नोंदणी उपजिल्ह्यामध्ये, १७वा रोड आणि १३वा रोड च्या

जंक्शन, खार (पश्चिम), मुंबई-४०० ०५२ येथे स्थित उपनगर स्कीम क्र. VII च्या अंतिम प्लॉट क्र. ६११ आणि ६१२, धारक सीटीएस क्र. ई/११०, ई/१०६ धारक मिळकत, मोजमापित एकण १९०९.७० चौरस मीटर्स (तिच्या संदर्भात मिळकत नोंदवही कार्ड मध्ये असा नमूद) वर बांधकाम असलेले ''निर्वाण'' ज्ञात बिल्डिंगच्या ११व्या (अकराव्या) निवसी योग्य/निवासी मजल्यावर फ्लॅट क्र. ११०१, मोजमापित १९२३ चौरस फूट रेरा चटई क्षेत्र जे १७८.६९ चौरस मीटर्स शी समतुल्य (बाल्कनीच्या क्षेत्रफळ वगळून जे २२५ चौरस फूट, जे २०.९० चौरस मीटर्स शी समतुल्य, आहे आणि जे बाल्कनी एफएसआय मध्ये समाविष्टित आणि एमसीजीएम द्वारे मंजुरीत प्लॅन चे भाग आहे), त्यासह बिल्डिंगच्या स्टिल्टस्/कंपाऊंड/बेसमेंट/पोडियम मध्ये ३ (तीन) कार पार्किंग जागे, म्हणजेच (i) एक मेकॅनिकल स्टॅक कार पार्किंग मध्ये २ (दोन) पार्किंग जागा, आणि (ii) १ (एक) अलिप्त कार पार्किंग जागेच्या वापराचा अधिकार.

दिनांकः ८ फेब्रुवारी, २०२२ यांचे साठी



सही/-भागीदार मुल्ला हाऊस, ४ था मजला, ५१,

डी जे मीडियाप्रिंट अँड लॉजिस्टीक्स लिमिटेड

सीआयएन: एल६०२३२एमएच२००९पीएलसी१९०६५७ नोंदणीकृत कार्यालय: २४, १ला मजला, पालखीवाला हाऊस, तारा मंझिल, ०१ली धोभी तलाव लेन, मुंबई ४००००२ दूरध्वनी-०२२-२७८८९३४१-४९ वेबसाइट- www.djcorp.in, ईमेल- cs@djcorp.ir

टपाल मतदानाची सूचना कंपनी अधिनियम, २०१३ **(''अधिनियम'')** च्या कलम ६३, १०८ व ११० आणि असल्यास अन्य कोणत्याही प्रयोज्य तरतुदी सहवाचत कंपन्यांचे (व्यवस्थापन आणि प्रशासन) नियम, २०१४ **(''नियम'')** च्या नियम २० आणि नियम २२, निगम व्यवहार मंत्रालय भारत सरकारने जारी केलेली कोव्हीड-१९ च्या धोक्यांच्या पार्श्वभूमीवरील ८ एप्रिलं, २०२० दिनांकित जनरल सर्क्युलर क्र. १४/२०२०, १३ एप्रिल, २०२ दिनांकित १७/२०२०, १५ जून २०२० दिनांकित २२/२०२०, २८ सप्टेंबर, २०२० दिनांकित ३३/२०२०, ३१ डिसेंबर, २०२० दिनांकित ३९/२०२० आणि २३ जून २०२१ दिनांकित १०/२०२१ **(''एमसीए सर्क्युलर्स''),** सेबी (लिस्टींग ऑब्लिगेशन्स अँड डिस्क्लोज . रेक्वायरमेंटस्) रेखुलेशन्स, २०१५ **(''लिस्टींग रेग्युलेशन्स'')** च्या रेखुलेशन ४४, सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया (इरश् ऑफ कॅपिटल अँड डिस्क्लोजर रिक्वायरमेंटस) रेय्युलेशन्स, २०१८ **(''सेबी आयसीडीआर रेग्युलेशन्स'')** चे रेय्युलेशन २७७ आणि अन्द प्रयोज्य कायद्यानुसार **डोजे मीडियाप्रिट अंड लॉजिस्टीक्स लिमिटेड** ('कंपनी'') च्या सभासदाना यद्वारे सूचना देण्यांत येते की, फक्त इलेक्ट्रॉनिक व्होटींग (''**ई–व्होटींग''**) मार्फत कंपनीच्या सभासदांची मंजुरी मिळवण्यासाठी टपाल मतदानाच्या सूचनेत मांडलेले कामकाज करण्यासाठी शुक्रवार, ४ फेब्रुवारी, २०२२ रोजीस कंपनी किंवा डिपॉझिटरी/डिपॉझिटरी पार्टीसिपंटस् कडे ज्यांनी त्यांचे ई–मेल ॲड्रेस नोंदवलेले असतील फक्त त्याचं सभासदांना कंपनीने सोमवार, ७ फेब्रुवारी, २०२२ रोजी इलेक्ट्रॉनिक पद्धतीने टेपाल मतदानाची सूचना पाठवली आहे. येथे खाली उल्लेख केलेल्या मजकुरासाठी फक्त रिमोट ई-व्होटींग सिस्टीम मार्फत सभासदांचे होकार किंवा नकार कळवले जातील.

ठरावाचे संक्षिप्त वर्णन अधिकृत भाग भांडवलात वाढ आणि मेमोरॅंडम ऑफ असोसिएशन च्या भांडवल खंडात त्या अनुषंगाने फेरफार (सामान्य ठराव) २ अधिकृत भाग भांडवलात वाढ करण्या संदर्भात मेमोरँडम ऑफ असोसिएशन मध्ये सुधारणा (विशेष ठराव) बोनस शेअर्स जारी करणे (सामान्य ठराव) बीएसई लिमिटेडच्या एसएमई प्लॅटफॉर्म वरून कंपनीच्या सूचिबद्ध समभागांचे बीएसई लिमिटेड (''बीएसई'') व नॅशनल स्टॉक एक्स्चेंज ऑफ इंडिया लिमिटेड (''एनएसई'') च्या मेन बोर्ड वर स्थलांतर (विशेष ठराव) कंपनीचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक म्हणून श्री. दीनेश मुद्दू कोटीयन (डीआयएन:०१९१९८५५) यांची पुनर्नियुक्ती कंपनीचे एक पूर्ण वेळ संचालक म्हणून श्री. दीपक पांडुरंग भोजने (डीआयएन: ०२५८५३८८) यांची पुनर्नियुक्ती (विशेष ठराव) कंपनीचे एक पर्ण वेळ संचालक म्हणून श्री. दीपक दत्ताराम साळवी (डीआय<mark>एन: ०२५८८२५०) यांची पुनर्नियुक्</mark>ती (विशेष

भासदांना इलेक्ट्रॉनिक पद्धतीने त्यांची मते देणे शक्य व्हावे म्हणून रिमोट ई-व्होटींग (''रिमोट ई-व्होटींग'') सुविधा पुरवण्यासाठी एजन्स हणून कंपनीने सीडीएसएल ची नेमणूक केली आहे. ई–व्होटींग सोठी तपशिलवार प्रक्रियेचे सविस्तर वर्णन टपाल मतदान सूचनेच्या टीपांमध्ये

रेमोट ई-व्होटींग सुविधा पुढील कालावधीत उपलब्ध आहे. ई-व्होटींग ची सुरूवात मंगळवार, ८ फेब्रुवारी, २०२२ स. ९.०० वा. (भाप्रवे) पासून ई-व्होटींग ची समाप्ती बुधवार, ९ मार्च, २०२२ सं. ५.०० वा. (भाप्रवे) पर्यंत

ऱ्यानंतर सीडीएसएल कडून मतदानासाठी ई-व्होटींग मॉड्युल निष्क्रीय केले जाईल. सभासदाने एकदा का ठरावावर मत दिले की, त्यानंतर त्या सुधारणा करण्याची परवानगी सभासदाला दिली जाणार नाही. सभासदांचे मतदान अधिकार कट-ऑफ डेट असलेल्या शुक्रवार, ४ फेब्रुवारी २०२२ रोजीस गणले जातील. जी व्यक्ती कट-ऑफ डेट रोजीस सभासद नसेल तीने टपाल मतदानाची सूचना फक्त माहितीसाठी दिल्याचे

नंचालक मंडळाने टपाल मतदान प्रक्रिया सुरळीत आणि पारदर्शकपणे पार पाडण्यासाठी तपासणी अधिकारी म्हणून मे. बीआर गुप्ता अँड कंपनी व्यावसायीक कंपनी सेक्रेटरीज चे श्री. राहुल गुप्ता (आयसीएसआय समासदत्व क्र. एसीएस-४३०२१) यांची नियुक्ती केली आहे. टपाल मतदानाचा निकाल कंपनीच्या नोंदणीकृत कार्यालयांत शुक्रवार, ११ मार्च, २०२२ रोजी किंवा त्यापूर्वी घोषित केला जाईल. कंपनीचे शेअर्स जेषं सूचिबद्ध आहेत ते स्टॉक एक्सचेंज बीएसई लिमिटेंड (''बीएसई'') ला सदर निकाल कळवले जातील आणि कंपनीची वेबसाईट . ww.djcorp.in वर तसेच सीडीएसएल ची वेबसाईट www.evotingindia.com येथे प्रदर्शित केले जातील.

संचालक मंडळाच्या आदेशावरू डीजे मीडियाप्रिंट अँड लॉजिस्टीक्स लिमिटेड सार्ठ

> खुशबू महेश लालर्ज कंपनी सेक्रेटर्र स. क्र. ए५३४०

The spirit of Mumbai is now 93 years old!

FREE PRESS JOURNAL

जाहीर सूचना

www.freepressjournal.in

याद्वारे जनतेला मोठ्या प्रमाणात सूचना देण्यात येते की, मयत प्रवीणा भाटिया (सदर प्रवीणा), जे १३ सप्टेंबर, २०१९ रोजी मृत पावले, ते याखाली लिहिलेल्य गरिशिष्टात वर्णिलेल्या सदर मिळकतीसंदर्भात मणी नगर को-ऑप. हाऊसिंग प्रोसायटी लिमिटेड (सदर सोसायटी) चे सभासद होते.

डॉ. कनीर भाटिया (इच्छुक सभासद) हे सदर प्रवीणा यांच्या शेवटच्या मृत्युपत्र आणि इच्छापत्राचे एकमेव कायदेशीर वारसदार असून टीपी क्र. १३५६ हा २०२१ मधील सन्मान्य मुंबई उच्च न्यायालयाद्वारे संमत मृत्युपत्रावर आधारित सदर मिळकतीच्या हस्तांतरणाकरिता सोसायटीकडे अर्ज केला आहे.

सोसायटी याद्वारे सोसायटीच्या भांडवल/मिळकतीतील सदर प्रवीणाच्या शेअर्स आणि हितसंबंधाच्या हस्तांतरणाकरिता त्याचे/तिचे/त्यांचे दावे/आक्षेप असल्यास, सदर पृष्ठ्यर्थ पुरावे आणि अशा कागदपत्रांच्या प्रतींसह सदर इच्छुक सभासदांच्या नावे सोसायटीच्या विकलाप्रमाणे खालील नमूद पत्यावर निम्नस्वाक्षरीकारांना वा सोसायटीच्या कार्यालयात सदर सूचना प्रसिद्धीच्य तारखेपासून १० दिवसांच्या कालावधीत सोसायटीच्या भांडवल/मिळकतीतील सदर प्रवीणाच्या शेअर्स आणि हितसंबंधाच्या हस्तांतरणाकरिता वारसदार वा गरसदारांचे वा अन्य दावेदार/आक्षेपक वा आक्षेपकांकडून दावे वा आक्षेप मागविण्यात येत आहेत. वरील विहित कालावधीत सोसायटी वा निम्नस्वाक्षरीकारांद्वारे दावे/आक्षेप प्राप्त न झाल्यास, सोसायटीच्या सदर इच्छुक भासदांच्या नावे सदर मिळकत हस्तांतरित करण्यासाठी मोकळी असेल

उपरोछिखित परिशिष्ट: (सदर मिळकतीचे वर्णन)

म्लॅट असा क्र. २०४, मोजमापित ५१७ चौ. फूट चर्टई क्षेत्र, मणी नगर सीएचएस लिमिटेडच्या जात इमारत "आशिष" च्या २ ऱ्या मजल्यावर, स्थित आहे सीटीएस क्र. ९०१, बापुभाई वाशी रोड, विलेपार्ले (पश्चिम), मुंबई - ४०००५६ येथे एकत्रित दिनांक १० ऑक्टोबर, २००९ रोजीच्या शेअर प्रमाणपत्र क्र. १७ अन्वये प्रत्येकी रू. ५०/- चे संपूर्ण भरणा केलेले ५ शेअर्स असे विभिन्न क्र. ३६ ते ४० (दोन्ही मिळून)

प्रदर दिनांक ०८ फेब्रुवारी, २०२२

सही / -वरूण एन. मामनिया वकील आणि सॉलिसिटरॉ ३०३, बी - विंग, जीरावाली सोसायटी देरासर लेन, घाटकोपर (पू.), मुंबई ७७

जाहीर सूचना

सर्व संबंधिताना याद्वारे कळविण्यात येते की. माझे

एक अशील हे कोणत्याही प्रकारच्या सर्व भारांपासून

मुक्त, स्पष्ट आणि पणनयोग्य नामाधिकारासह

ालघरच्या सर्व १) सर्व्हे क्र. ८५, हिस्सा क्र

५/बी, (१,६२० चौ.मीटर्स), २) सर्व्हे क्र.

९५, हिस्सा क्र. ३/ए, (१,०६० चौ.मीटर्स),

३) सर्व्हे क्र. ९४, हिस्सा क्र. १. (३.७९८

चौ.मीटर्स) आणि ४) सर्व्हे क्र. ८९, हिस्सा क्र.

७, (८<mark>१० चौ.मीटर्स)</mark> धारक जमिन मिळकत

..... कोणत्याही व्यक्तींना वरील नमूद मिळकतीच्या

विरोधात किंवा संबंधित कोणताही नामाधिकार

हक्क, हितसंबंध, लाभ किंवा कोणताही इतर दाव

किंवा कोणत्याही प्रकारची मागणी, कोणत्याही

आक्षेपांचा समावेश असल्यास, विक्री, भाडेपडा

कुळवहिवाट, परवाना, गहाण, धारणाधिकाराच्या

्र मार्गे मला **लिगल पॉइंट**, जी/२-ए, कोमल टॉवर,

पटेल नगर, भाईंदर (प.), पिन ४०१ १०१ येथे

लिखित दस्तावेजांच्या रितसर प्रमाणीत प्रतींसह

किंवा लिखित जे असे अभिप्रेत दावे किंवा उर्वरित

हक्क किंवा आक्षेप दिनांकापासून १४ दिवसांत

कळवावे, कसूर केल्यास, असे अभिप्रेत हक्क/दावा सोडून दिल्याचे, त्यागीत, माफ

केल्याचे मानले जाईल आणि सर्व हेतू आणि

प्रस्तावाकरिता सर्व अस्तित्वात राहणार नाही आणि

(खरेदीदारांकरिता वकील)

माझे अशिल व्यवहार पूर्ण करतील

संदर्भ/क्र./पीएन/१०८/२०२२.

दि. ०८ फेब्रुवारी, २०२२

संपादन करण्यासाठी वाटाघाटी करीत आहेत.

TRUST TOTAL

बैंक ऑफ़ बड़ौदा बँक ऑफ बडोदा (ईव्हीबी), कमलचरण, १७९/१८०, जवाहर नगर, रोड क्र. २, गोरेगाव Bank of Baroda (प), मुंबई, महाराष्ट्र ४०००६२, दूर. +९१-०२२-२८७२२३१४,

(स्थावर मिळकतीकरिता)

दिनांक : ०५.०२.२०२२ ठिकाणः मुंबई

punsab national bank

जोडपत्र IV

(नियम-८(१)पहा)

कब्जा सूचना

निम्नस्वा पंजाब नॅशनल बँकेचे प्राधिकृत अधिकारी म्हणून दि सिक्युरिटायझेशन अँड रिकन्स्ट्रक्शन ऑफ

फायनान्शिअल ॲसेटस् अँड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट (ॲक्ट), २००२ अन्वये आणि सिक्युरिटी

इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रुल्स, २००२ चा नियम ३ सहवाचता कलम १३ अन्वये प्रदान केलेल्या शक्तींचा वापर

करून ०४.१२.२०२१ रोजी मागणी सूचना जारी करून कर्जदार/हमीदार/गहाणदार **श्री. कौशल कुमार**

मोदी, सौ. निधी मोदी, सौ. गीता देवी मोदी, श्री. उमाशंकर मोदी, मे. ओव्हरसिस पॅकेजिंग

इंडस्ट्रीज प्रा. लि., मे. बान्झाई इस्टेट प्रा. लि. आणि मे. टेलिकॉम इंडस्ट्रीज प्रा. लि. यांन

सूचनेमध्ये नमूद केलेली रक्कम दि. ३०.११.२०२१ रोजीस **रु. ५,७८,२१,६५८.००/- (रुपये पाच**

कोटी अठ्ठ्याहत्तर लाख एकवीस हजार सहाशे अठ्ठावन्न मात्र) सह त्यावरील व्याज आणि खर्च ही

कर्जदार/हमीदार/गहाणदार यांनी सदरहू रक्कम चुकती करण्यामध्ये कसूर केलेली आहे म्हणून

कर्जदार/हमीदार/गहाणदार आणि सर्वसाधारण जनतेस याद्वारे सूचना देण्यात येते की, निम्नस्वाक्षरीकर्त्यांर्न

त्यांना/तिला प्रदान केलेल्या शक्तीचा वापर करून सदरह अधिनियमाचे कलम १३(४) सहवाचता सदर

नियमावलीच्या नियम ८ अन्वये ०५ फेब्रुवारी, २०२२ रोजी यात याखाली वर्णन केलेल्या मिळकतीचा

त्यांनी सदरह मिळकतीच्या देवघेवीचा व्यवहार करू नये आणि सदरह मिळकतीवरील कोणताही

देवधेवीचा व्यवहार हा पंजाब नॅशनल बँकच्या रक्कम रू. ५.७८.२१.६५८.००/- (रुपये पाच कोटी

अठठ्याहत्तर लाख एकवीस हजार सहाशे अठावन्न मात्र) ३०.११.२०२१ रोजीस सह संपर्ण

तारण मत्तेच्या भरण्याकरीता उपलब्ध वेळेच्या संदर्भामध्ये ॲक्टच्या कलम (१३) च्या उप-कलम (८)

स्थावर मिळकतीचे वर्णन

ए/२५०६, २५ वा मजला, इंडिया बुल्स ब्ल्यु, गणपतराव कदम मार्ग, वरळी सर्कल जवळ, लोअर परेल,

मुंबई -१३, क्षेत्र १४२६.०० चौ.फू. येथे स्थित श्री. कौशल कुमार मोदी, सौ. निधी मोदी, सौ. गीता

. देवी मोदी, श्री. उमाशंकर मोदी यांच्या मालकीची मिळकतीचे सर्व ते भाग आणि विभाग

प्रदानापर्यंत त्यावरील पुढील व्याज आणि खर्चच्या भाराअधीन राहिल.

Date: February 07, 2022

च्या तरतुदींकडे कर्जदारांचे लक्ष वेधुन घेतले जात आहे.

रक्कम या सूचना प्राप्त झाल्याच्या तारखेपासून ६० दिवसांच्या आत चुकती करण्यास सांगितले होते.

Pup

कब्जा घेतलेला आहे

दिनांक : ०५.०२.२०२२

ठिकाणः मुंबई

ठिकाण- मंबई

दिनांक - ०८.०२.२०२२

कब्जा सूचना

नियम ८(१) अन्वये

याद्वारे सूचना देण्यात येते की, ज्याअर्थी, निम्नस्वाक्षरीकार हे **बँक ऑफ बडोदा**चे प्राधिकृत अधिकारी या नात्याने दि सिक्युरिटायझेशन अँड रिकन्स्ट्रक्शन

ऑफ फायनान्शिअल ॲसेट्स अँड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२ (५४ सन २००२) अन्वये सूचना कलम १३ (१२) सहवाचता सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रुल्स, २००२ च्या नियम ८ आणि ९ अन्वये खात्यासमोर मागणी सूचना निर्गमित करून खाली नमूद कर्जदारांना सदर रकमेची परतफेड सदर सूचना प्राप्तीच्या तारखेपासून **६० दिवसांत** करण्यास सांगण्यात आले आहे. सदर कर्जदार आणि मालक रकमेची परतफेड करण्यास असमर्थ ठरल्याने. याद्वारे सदर कर्जदार आणि मालक आणि सर्वसामान्य जनतेला सचना देण्यात येते

की, निम्नस्वाक्षरीकारांनी येथे खाली वर्णन केलेल्या मिळकतीचा कब्जा सदर ॲक्टच्या कलम १३(४) सहवाचता सदर रूल्सच्या नियम ९ अन्वये प्राप्त अधिकारांचा वापर करून ०५.०२.२०२२ रोजी घेतला.

कर्जदार आणि मालक आणि सर्वसामान्य जनता यांना करण्यापासून सावधान करण्यात येते. मिळकतीशी व्यवहार सदर मिळकतीशी केलेला कोणताही व्यवहार हा **बँक आफॅ बडोदाच्या तुमच्या समोर** रक्कम आणि सांपार्श्विक दराने त्यावरील व्याज सह अनुषंगिक खर्च, परिव्य इ. च्या भाराअधीन राहील. तारण मत्तांच्या भरणाकरिता उपलब्ध वेळेच्या संदर्भात सदर ॲक्टच्या कलम १३ च्या उप कलम (८) च्या तरत्दीन्वये कर्जदारांचे लक्ष वेधण्यात येते.

कर्जदार/ हमीदाराचे नाव	थकीत रक्कम	मागणी सूचनेचे दिनांक	मिळकतीचा तपशिल
कर्जदार मे. ग्लॅक्सोन इंजिनिअरींग कंपनी प्रा. लि. <u>हमीदार</u> श्री. कन्नूकदन जे सेबस्टीयन आणि श्रीम. राणी सेबस्टीयन कन्नूकदन	रु. २१०५६६९.८३/-	०३.०४.२०२१	निर्माण इंडस्ट्रियल इस्टेट को-ऑप प्रिमायसेस सोसायटी लि., चिंचोली बंदर न्यू लिंक रोड, चिंचोली फायर स्टेशन जवळ, सीटीएस क्र. १०९७/१०९९/१०७७, गाव चिंचोली, मालाड पश्चिम, मुंबई-४०००६४ मध्ये येथे स्थित इंडस्ट्रियल गाळा क्र. ४, विंग २, तळ मजला च्या समाविष्ट मिळकतीचे सर्व ते भाग आणि विभाग
कर्जदार श्री. शेख शहाजन अली <u>हमीदार</u> श्री. शेख शाहीद अली आणि श्री. मोटियर रेहमान शेख	₹. ৩५४४२३ /−	१९.०३.२०२१	फ्टॅट क्र. ३०४, तिसरा मजला, मिरयम अपार्टमेंट, मरियम करिमन सीएचएस, नया नगर, मिरा रोड (पूर्व) ठाणे-४०११०७ च्या समाविष्ट मिळकतीचे सर्व ते भाग आणि विभाग

झोनल सास्त्रा सेंटर, मुंबई

१८१ ए, १८ वा मजला, मेंकर टॉवर

ई विंग, कफ परेड, मुंबई-४०० ०२१

प्राधिकत अधिकारी, बँक ऑफ बडोदा

ज्या अर्थी.

निम्नस्वाक्षरीकार इंडियाबुल्स हाउसिंग फायनान्स लिमिटेडचे (CIN:L65922DL2005PLC136029) सिक्योरिटाइजेशन ऑफ फायनांशियल असेट्स ॲण्ड रिकन्सट्रक्शन ऑफ फायनान्शियल असेट्स ॲण्ड एन्फोर्समेन्ट ऑफ सिक्योरीटी इंटरेस्ट ॲक्ट 2002 अन्वये प्राधिकत अधिकारी आणि सदर सचना प्राप्त गल्याच्या दिनांकापासून स्पष्ट 60 दिवसांच्या आत <mark>23.09.2021</mark> रोजी सूचनेत नमूद केलेली आणि अधिक रक्कम रू. 8,13,807.12 (रुपये आठ लाख तेरा हजार आठशे सात आणि बारा पैसे फक्त) साठी कर्ज खाते क्र. HHLBOI00295087 या रकमेची परत फेड करण्याची दिनांक 20.09.2021 पासून ते प्रत्यक्ष भरणा करेपर्यंतची मागणी, सूचना कर्जदार बाळू दिनकर सूर्यवंशी, बाळू दिनकर प्तर्यवंशी: मीरा भाईंदर नगर निगम, स्व. इंदिरा गांधी भवन, छत्रपती शिवाजी महाराज मार्ग, भाईंदर पश्चिम, ठाणे, महाराष्ट्र - 401101, संदीप पोपट कोकरे; मीरा भाईंदर नगर निगम, स्व. इंदिरा गांधी भवन, छत्रपती शिवाजी महाराज मार्ग, भाईंदर पश्चिम, ठाणे, महाराष्ट्र - 401101, संदीप पोपट कोकरे; सेक्टर 7, बिल्डिंग नं. 5, फ्लॅट क्र. जी-3, 'डी' विंग, तळमजला, ड्रीम सिटी, बोईसर पूर्व, ठाणे, महाराष्ट्र - 401501 यांना कलम 13(12) सह सिक्योरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेन्ट) रूल्स, 2002 चा नियम 3 अन्वये प्राप्त झालेल्या अधिकारात जारी केली.

परिशिष्ट IV

(नियम 8(1) पहा)

ताबा सूचना

सदर रकमेची परतफेड करण्यात कर्जदार अपयशी ठरल्यामुळे याद्वारे कर्जदार आणि सर्वसामान्य जनतेला सूचना देण्यात येते की, सदर कायद्याचे कलम 13 ची उप कलम (4) सह सिक्योरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेन्ट) रूल्स, 2002 चा नियम 8 अन्वये प्राप्त झालेल्या अधिकारात खाली वर्णन केलेल्या मालमतेचा निम्न स्वाक्षरीकाराने **रतिकात्मक ताबा 03.02.2022** रोजी घेतलेला आहे.

विशेषत: कर्जदार आणि सर्वसामान्य जनतेला याद्वारे खबरदार करण्यात येते की, या मालमत्तेचे व्यवहार करू नयेत आणि कोणत्याही व्यवहारावर इंडियाबुल्स हाउसिंग फायनान्स लिमिटेड ची कर्ज आकारणी रू. 8.13.807.12 (रुपये आठ लाख तेरा हजार आठशे सात आणि बारा पैसे फक्त) पूढील व्याज 20.09.2021 पासन प्रत्यक्ष भरणा करेपर्यंत लागेल.

कर्जदारांचे लक्ष्य कलम 13 चे उप-कलम (8) च्या मालमत्ता / मालमत्तेला मुक्त करण्यासाठी उपलब्ध वेळेकडे आकर्षित केले जात आहे

म्थावर मालमत्तेचे वर्णन

फ्लॅट क्र. 104, पहिला मजला, 'सी' विंग, इमारत क्र. 4, स्प्रिंग फील्ड कॉम्प्लेक्स समोर, विराज इंडस्ट्रीज, सरगम सोसायटी जवळ, चिल्लर रोड, बोईसर पूर्व, ठाणे, महाराष्ट्र - 401501.

तारीख: 03.02.2022 स्थळ : ठाणे

अधिकृत अधिकारी दंदियाबल्य दाउसिंग फायनान्य लिमिटेड

▲ Invesco Mutual Fund

Invesco Asset Management (India) Pvt. Ltd.

(CIN: U67190MH2005PTC153471), 2101-A, 21st Floor, A Wing, Marathon Futurex, N. M. Joshi Marg, Lower Parel, Mumbai - 400 013

Telephone: +91 22 6731 0000, Fax: +91 22 2301 9422, Email: mfservices@invesco.com www.invescomutualfund.com

मुकेश कुमरा जंगरा

प्राधिकृत अधिकारी

पंजाब नॅशनल बँक

NOTICE CUM ADDENDUM

EXTENSION OF NEW FUND OFFER PERIOD

Notice is hereby given to all the investors / unit holders that the New Fund Offer ('NFO') Period of Invesco India Flexi Cap Fund, an open ended dynamic equity scheme investing across large cap, mid cap, small cap stocks ('the Scheme') has been extended from February 7, 2022 to February 8, 2022, as the Government of Maharashtra has declared February 7, 2022 as the public holiday under Section 25 of the Negotiable Instruments Act, 1881. Accordingly, the NFO of the Scheme shall close on February 8, 2022.

All other terms and conditions of the SID and KIM of the Scheme will remain unchanged.

This addendum forms an integral part of Scheme Information Document/ Key Information Memorandum of the Scheme, as amended from time to time.

> (Investment Manager for Invesco Mutual Fund) Saurabh Nanavati

> > **Chief Executive Officer**

For Invesco Asset Management (India) Pvt. Ltd.

Mutual Fund investments are subject to market risks, read all scheme related documents carefully.

NOTICE Smt. Falguni Praful Shah, a Co-Member of the Shilpin Co-operative Hsg. Society Ltd., having address at Shilpin CHS Ltd., Skybuild Village, near Pawar Public School, Borsapada Road, Kandivali (West), Mumbai-400 067 (holding said membership jointly with Mr. Praful Ramanlal Shah) and holding FlatVenement No. 210 in B Wing in the building of the Society, died on 07/03/2016 without making any

The Society hereby invites claims or objections from the heir or heirs or other claimants/objector or objectors to the transfer of the said shares (bearing Share Certificate No. 59, comprising 5 distinctive shares of Rs. 50/- each bearing distinctive share Nos. 291 to 295 (both inclusive) and interest of the deceased member in the capital/property of the society within a period of 15 (Fifteen) days from the publication of this notice, with copies of such documents and other proofs in support of his/her/their/objections for transfer of shares and interest of the deceased member in the capital/property of the society (fine claims/objections are deceased member in the capital/property of the society. If no claims/objections are received within the period prescribed above, the society shall be free to deal with the shares and interest of the deceased in the capital/property of the society in such manner as is provided under the bye-laws of the Society. The claims/objections, if any, received by the Society for transfer of shares and interest of the deceased member in the capital/property of the society shall be dealt with in the matter provided under the bye-laws of the society. A copy of the registered bye-laws of the society available for inspection by the claimants/objectors, in the office of the society/with the Secretary of the Society between 10.00 am to 05.00 pm from the date of publication of the Notice till the date of expiry of its period. For and on behalf of

The Shilpin Co-op. Hsg. Soc. Ltd. Chairman

परिशिष्ट IV (नियम ८(1) पहा) ताबा सूचना

Place : Mumbai Date : 05/02/2022

निम्नस्वाक्षरीकार <mark>इंडियाबुल्स हाउसिंग फायनान्स लिमिटेडचे (CIN:L65922DL2005PLC136029)</mark> सिक्योरिटाइजेशन ऑफ फायनांशियल असेट्स ॲण्ड रिकन्सट्रक्शन ऑफ फायनान्शियल असेट्स ॲण्ड एन्फोर्समेन्ट ऑफ सिक्योरीटी इंटरेस्ट ॲक्ट, 2002 अन्वये प्राधिकृत अधिकारी आणि सदर सूचना प्राप्त झाल्याच्या दिनांकापासून स्पष्ट 60 दिवसांच्या आत **24.09.2021** रोजी सूचनेत नमूद केलेली आणि अधिक रक्कम रू. 17,83,945.60 (रूपये सतरा लाख त्र्याऐंशी हजार नऊशे पंचेचाळीस आणि साठ पैसे फक्त) साठी कर्ज खाते क्र. HHLTHN00460482 या रकमेची परत फेड करण्याची दिनांक 26.06.2021 पासून ते प्रत्यक्ष भरणा करेपर्यंतची मागणी, सूचना कर्जदार शिवम सिंह, शिवम सिंह ; खोली क्रमांक 8, रामदास म्हात्रे इमारत, कोपर रोड, अंबा भवानी मंदिराजवळ, डोंबिवली पश्चिम, ठाणे, महाराष्ट्र 421202, मानसी सत्यवान चौगुले ; 02, कृष्णा इमारत, मोहन व्हॅली समोर, भारत कॉलेज रोड, बदलापूर पश्चिम, ठाणे, महाराष्ट्र 421503, सत्यवान चौगुले ; तळमजला, 02, कृष्णाई इमारत, मोहन व्हॅली समोर, भारत कॉलेज रोड, बदलापूर पश्चिम, ठाणे, महाराष्ट्र - 421503, सत्यवान चौगुले ; दुकान क्र. 114, पहिला मजला, पाटील आर्केड, पाटील मंगल कार्यालयाजवळ, गणेश चौक मांजली रोड, बदलापूर पश्चिम, ठाणे, महाराष्ट्र - 421503, मंजू जयशाकर सिंह ; खोली क्र. 8, रामदास म्हात्रे इमारत, कोपर रोड, अंबा भवानी मंदिराजवळ, डोंबिवली पश्चिम, ठाणे, महाराष्ट्र -421202, यांना कलम 13(12) सह सिक्योरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेन्ट) रूल्स, 2002 चा नियम 3 अन्वये प्राप्त झालेल्या अधिकारात जारी केली.

सदर रकमेची परतफेड करण्यात कर्जदार अपयशी ठरल्यामुळे याद्वारे कर्जदार आणि सर्वसामान्य जनतेला सूचना देण्यात येते की सदर कायद्याचे कलम 13 ची उप कलम (4) सह सिक्योरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेन्ट) रूल्स 2002 चा नियम 8 अन्वये प्राप्त झालेल्या अधिकारात खाली वर्णन केलेल्या मालमतेचा निम्न स्वाक्षरीकाराने प्रतिकात्मक ताबा 02.02.2022 रोजी घेतलेला आहे.

विशोषत: कर्जदार आणि सर्वसामान्य जनतेला याद्वारे खबरदार करण्यात येते की, या मालमत्तेचे व्यवहार करू नयेत आणि कोणत्याही व्यवहारावर **इंडियाबुल्स हाउसिंग फायनान्स लिमिटेड** ची कर्ज आकारणी रू. 17,83,945.60 (रूपये सतरा लाख त्र्याऐंशी हजार नऊशे पंचेचाळीस आणि साठ पैसे फक्त) पुढील व्याज 26.06.2021 पासून प्रत्यक्ष भरणा करेपर्यंत लागेल.

कर्जदारांचे लक्ष्य कलम 13 चे उप-कलम (8) च्या मालमत्ता / मालमत्तेला मुक्त करण्यासाठी उपलब्ध वेळेकडे

स्थावर मालमत्तेचे वर्णन

फ्लॅट क्र. 201, दुसरा मजला, आर्ष अव्हेन्यू. विंग बी, सिल्वरवुड, भारत कॉलेजच्या मागे, हेंद्रेपाडा, बदलापुर पश्चिम , ठाणे, महाराष्ट्र - 421503.

तारीख : 02.02.2022

आकर्षित केले जात आहे.

अधिकृत अधिकारी इंडियाबुल्स हाउसिंग फायनान्स लिमिटेड

SNIT

Website: www.smtgrinders.com

सॉलीटेअर मशिन टुल्स लिमिटेड नॉदणीकृत कार्यालयः दुकान ३-ए, फ्लोअर-वेस, प्लॉट ७३१, पार्ट ३, अरुण चेंबर्स,

पंडीत मदन मोहन मालवीय मार्ग, ताडदेव, मुंबई, मुंबई शहर, महा-४०० ०३४. सीआयएन:एल२८९३२एमएच१९६७पीएलसी०१३७४७ दू.: + ९१ ९९०४४०८५३८, वेबसाईट : www.smtgrinders.com

टपाल मतदानाची सूचना कंपनी अधिनियम, २०१३ (''अधिनियम'') च्या कलम ११० आणि अन्य प्रयोज्य तरतुदी

सहवाचता कंपन्यांचे (व्यवस्थापन आणि प्रशासन) नियम, २०१४ (''नियम'') चे नियम २० आणि नियम २२ आणि अधिनियम व नियमांच्या अन्य प्रयोज्य तरतुदी, निगम व्यवहार मंत्रालयाने जारी केलेल्या ८ एप्रिल, २०२० दिनांकीत जनरल सर्क्युलर क्र. १४/२०२० आणि १३ एप्रिल, २०२० दिनांकीत १७/२०२० सहवाचता २३ जून, २०२१ दिनांकीत जनरल सर्क्युलर क्र. १०/२०२१ आणि ०८ डिसेंबर, २०२१ दिनांकीत २०/२०२१ (''एमसीए सर्क्युलर्स'') सहीत अन्य संबंधित सर्क्युलर्स, सिक्युरिटीज अँड एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडिया (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स अँड डिस्क्लोजर रिक्वायरमेंटस) रेग्युलेशन्स, २०१५ (''लिस्टिंग रेग्युलेशन्स'') च्या रेग्युलेशन ४४, इन्स्टिट्युट ऑफ कंपनी सेक्रेटरीज ऑफ इंडियाने जारी केलेले सर्वसाधारण सभावरील सेक्रेटरीयल स्टॅंडर्ड ''एसएस-२'') आणि अन्य प्रयोज्य कायदे, नियम आणि विनियम (वेळोवेळी सुधारीत केलेल्या . व सध्या प्रचलित असलेल्या त्याच्या कोणत्याही वैधानिक सुधारणा किंवा पुनर्अधिनियमीतींसह) यास अनुसरून सॉलीटेअर मशिनर टुल्स लिमिटेड (''कंपनी'') च्या सभासदांना याद्वारे सूचना देण्यात येते की, फक्त रिमोट ई-व्होटिंग प्रक्रियेच्या माध्यमातून (''ई-व्होटिंग'') टपाल मतदानाद्वारे खालील विशेष ठरावासाठी सॉलीटेअर मशिन टुल्स लिमिटेड (''कंपनी'') च्या सभासदांची मंजुरी

अनु. क्र.	विशेष ठरावाचे वर्णन
	महाराष्ट्र राज्यातील मुंबई येथून गुजरात राज्यातील बडोदरा येथे कंपनीचे नोंदणीकृत कार्यालय हलवण्यासाठी मंजुरी.

वरील तरतुदी आणि एमसीए सर्क्युलर्सच्या अनुपालनांत कंपनी/डिपॉझिटरीजकडे ज्यांचे ई–मेल आयजीज नोंदवले आहेत आणि शुक्रवार, २८ जानेवारी, २०२२ ('कट-ऑफ डेट') रोजीस हामाची वेळ संपताना अनुक्रमे कंपनी/डिपॉझिटरीजनी ठेवलेल्या सभासदांच्या नोंदवहीत मालकांच्या सूचीमध्ये ज्यांची नावे आढलली त्या सभासदांना सोमवार ०७ फेब्रुवारी, २०२२ रोजीस स्पष्टीकरणात्मक निवेदनासह टपाल मतदानाच्या सूचनेच्या ('सूचना') इलेक्ट्रॉनिक प्रती पाठवल्या आहेत. उपरोक्त सर्क्यलर्सनसार, सभासद फक्त रिमोट ई-व्होटिंग प्रक्रियेमार्फत मद देऊ शकतात. पुढे, उपरोक्त सर्क्युलर्स नुसार, सूचना टपाल मत पत्रिका आणि आगाऊ टपाल खर्च प्रदान केलेल्या व्यावसायिक उत्तरादाखल पाकीटांच्या प्रत्यक्ष प्रती पाठवण्याची आवश्यकता नाही

सूचना कंपनीची वेबसाईट म्हणजेच <u>www.smtgrinders.gom</u> आणि स्टॉक एक्स्चेंज म्हणजेच बीएसई लिमिटेडची वेबसाईट www.bseindia.com वर आणि लिंक इनटाईम इंडिया प्रायव्हेट लिमिटेड (रिमोट ई-व्होटिंग सुविधा पुरवण्यासाठी एजन्सी) च्या वेबसाईटवर उपलब्ध आहे. रिमोट ई-व्होटिंग साठी निर्देश:

अधिनियमाच्या कलम १०८ च्या तरतुदी सहवाचता सुधारीत कंपन्यांचे (व्यवस्थापन आणि प्रशासन) नियम, २०१४ आणि सुधारीत सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स अँड डिस्क्लोजर रिक्वायरमेंटस) रेग्युलेशन्स, २०१५ च्या रगेयुलेशन ४४ च्या अनुपालनांत कंपनीने सीडीएसएल कडून पुरवण्यांत आलेल्या ई-व्होटिंग मंचावरून फक्त रिमोट ई-व्होटिंग मार्फत इलेक्ट्रॉनिक पद्धतीने त्यांची मते देण्याची सुविधा सभासदांना देऊ केली आहे. रिमोट ई-व्होटिंग मार्फत मते देण्यासाठीची लॉगीन क्रेडेन्शिअल्स सूचने सोबत सभासदांना पाठवली आहेत. रिमो ई-व्होटिंग मार्फत मते देण्यासाठी तपशिलवार प्रक्रिया सूचनेत दिलेली आहे.

मालकांच्या सचीमध्ये ज्यांची नावे आहळली ते सभासट फक्त रिमोर ई-व्होरिंग टार्ग सचनेत मांडलेल्या ठरावांवर मत देण्यात पात्र अमतील त्या तारखेम मभामदांच्या नावात नींद अमलेल्या भरणा झालेल्या समभागांवर मताधिकार मोजले जातील. सभासदांनी कपया फक्त रिमोट ई-व्होटिंग मार्फत त्यांच्या होकार किंवा नकार कळवावा. जी व्यक्ती कट-ऑफ डेट रोजीस सभासद नसेल तीने ही सचना फक्त माहितीसाठी दिल्याचे समजावे. रिमोट ई-व्होटिंग कालावधी बुधवार, ०९ फेब्रुवारी, २०२२ रोजी (स. ९.०० वा. भाप्रवे) सुरु होईल

शुक्रवार, २८ जानेवारी, २०२२ ह्या कट-ऑफ डेट रोजीस सभासदांच्या नोंदवहीत/लाभार्थी

आणि गुरूवार, १० मार्च, २०२२ रोजी (सं. ५.०० वा. भाप्रवे) संपेल. उपरोक्त कालावधीत सभासद[ँ] इलेक्ट्रॉनिक पद्धतीने त्यांचे मत देऊ शकतात. गुरूवार, १० मार्च, २०२२ रोजी भाप्रवे सं. ५.०० वा. रिमोट ई-व्होटिंग मॉड्यल निष्क्रिय केले जाईल आणि त्यानंतर रिमोट ई-व्होटिंगची अनुमती नसेल. ह्या कालावधी, एकतर प्रत्यक्ष स्वरूपात किंवा डिमटेरिअलाईज्ड स्वरूपात शेअर्स धारण करणारे कंपनीचे सभासद रिमोट ईव्होटिंग ने त्यांचे मत देऊ शकतील. एकदा का ठरावावर मत दिले की त्यानंतर ते बदलणची किंवा पुन्हा मत देण्याची अनुमती सभासदारा नसेल

ज्या सभासदांनी त्यांचे ई-मेल आयडीज नोंदवले नसतील त्यांनी कृपया खालील पद्धतीने ते ए) प्रत्यक्ष स्वरूपात शेसर्अ धारण करणारे व ज्यांनी त्यांचे ई-मेल आयडी कंपनीकडे/नोंदवले

अद्ययावत केले नाहीत त्या सभासदांनी कृपया फोलिओ क्र. आणि सभासदांचे नाव पुरवृन कंपनीचे रजिस्ट्रार अँड ट्रान्स्फर एजंट म्हणजेच लिंक इनटाईम इंडिया प्रायव्हेट लिमिटेड कर्डे एक रितसर स्वाक्षरी केलेले विनंतीपत्र पाठवून तसे किंवा <u>investors@smtgrinders.com</u> वर एक ई-मेल पाठवुन ते नोंदवावेत/अद्ययावत करावेत बी) डिमटेरिअलाईज्ड स्वरूपात शेअर्स धारण करणाऱ्या सभासदांनी कृपया त्यांचे ई-मेल आयडी

त्यांची डिमॅट खाती ज्यांच्याकडे त्यांनी ठेवली आहेत त्या संबंधित डिपॉझिटरी पार्टिसिपंटस् कडे नोंदवावेत/अद्ययावत करावेत. सुरळीत आणि पारदर्शीपणे फक्त रिमोट ई-व्होटिंग प्रक्रिये मार्फत टपाल मतदान आयोजित

करण्यासाठी तपासणी अधिकारी म्हणून मे. चंदनवाला जैन अँड असोसिएटस, व्यावसायिक कंपनी सेक्रेटरीज सौ. चंदनवाला ओ. मेहता (एफसीएसः ६१२२ व सी.पी. नं. ६४००) यांची नियुक्ती केली मतदानाच्या निकाल शनिवार, १२ मार्च, २०२२ रोजी किंवा त्यापूर्वी घोषित केला जाईल. तपासणी अधिकाऱ्यांच्या अहवालासह हे नि।ल कंपनीची वेबसाईट <u>www.smtgrinders.gom</u> वर

प्रदर्शित केले जातील व स्टॉक एक्स्चेंज आणि लिंक इनटाईम इंडिया प्रायव्हेट लिमिटेड (''लिंक

इनटाईम'' किंवा ''रजिस्ट्रार अँड ट्रान्स्फर एजंट'') यांनाही कळवले जातील. कंपनी तिच्या नोंदणीकत कार्यालयात देखील निकाल प्रदर्शित करेल. प्रत्यक्ष पद्धतीने रोखे धारण करणारे सभासद/भागधारक/संस्थात्मक भागधारक यांनी ई-व्होटिंग बाबत कोणतीही चौकशी करायची असल्यास त्यांनी हेल्प सेक्शन खाली https://instavote.linkintime.co.in वर उपलब्ध फ्रिक्वेंटली आस्क्ड क्वेश्चन्स (''एफएक्युज'') आणि इन्स्टा व्होट ई-व्होटिंग मॅन्युअल पाहावे किंवा

enotices@linkintim.co.in वर एक ई-मेल पाठवावा किंवा द्. : ०२२-४९१८६००० वर संपर्क सभासदांनी कृपया सूचनेत दिलेल्या सर्व टिपा आणि विशेषावरून रिमोट ई-व्होटिंग मार्फत मत देण्याची पद्धत काळजीपर्वक वाचावी.

सॉलिटेअर मशिन दुब्स लिमिटेड साठी

ठिकाणः मुंबई बरखा अरोरा दिनांकः ०७ फेब्रुवारी, २०२२

कंपनी सेक्रेटरी आणि अनुपालन अधिकारी